

सुविचार

जब आप यह समझते हैं कि आपके सभी कार्य परमात्मा के लिए हैं तो हर कार्य एक सुखदायी अनुभव बन जाता है।

विश्वसनीय बातम्यांचे एकमेश वृत्तपत्र

दैनिक

यशवंत

लातूर/धाराशीव/बीड/नांदेड / शुक्रवार दि. २१ जून २०२४ वर्ष ५२ वे अंक-१३१ पृष्ठे ८ किंमत १रुपया RNINO.39924/83 OMD-426/2020-22

उच्च न्यायालयाने ६५ टक्के आरक्षण केले रद्द

पाटणा : पाटणा उच्च न्यायालयाकडून बिहार सरकारला मोठा धक्का बसला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला ६५ टक्के आरक्षण केल्याबाबतचा नोकरा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ६५ टक्के आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. बिहार सरकारने जातीवर आधारित जनगणना केली होती आणि त्यानंतर ओबीसी, ईबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण ६५ टक्के करण्यात आले होते. मात्र, आता ती पाटणा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली आहे.



बिहारमध्ये जेव्हा ६५ टक्के आरक्षण होते, तेव्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले होते. यासह बिहारमध्ये नोकरा आणि प्रवेशाचा कोटा ७५ टक्के करण्यात आला आहे. यानंतर युथ फॉर इक्वलिटी नावाच्या संघटनेने त्याला पाटणा उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपिटाने हा कायदा रद्द केला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने (पान ७ वर)

शिक्षण संस्थांवर आरएसएस-बीजेपीचा कडवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-गाजातील संघर्ष रोखले असे सांगितले जाते. परंतु, देशातील नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी पंतप्रधान मोदी थांबवू शकले नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. नीट परीक्षेतील मोठा घोळ समोर आल्यानंतर १८ जून रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षाही रद्द करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले असून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नीट आणि नेट परीक्षेवरून हल्लाबोल केला. सर्व शिक्षण संस्था फरर आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी



जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सरकारबाबत विश्र्वासार्हता नाही या पेपरफुटीचे केंद्र मध्य प्रदेश, गुजरात

आणि उत्तर प्रदेश आहे. सरकारबाबत विश्र्वासार्हता राहिलेली नाही. शिक्षण व्यवस्थेवर एकाच संघटनेने ताबा घेतला आहे. यातील पदांवर त्यांचेच लोक नियुक्त करण्यात आले आहेत. पंतप्रधान कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यांचे सगळे लक्ष आता लोकसभा अध्यक्षान्या निवडणुकीवर आहे. त्यांना सरकार आणि अध्यक्षपदाचीचिंता आहे. पंतप्रधान मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. हे सरकार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान सातत्याने जनतेत भीती निर्माण करतायत पंतप्रधान जनतेत भीती निर्माण करून सरकार चालवत आहेत. मात्र, जनता आता धाब्यात नाही. वाजपेयी किंवा मनमोहन सिंग असते, तर काहीतरी होऊ शकले असते. विमलप्रता, सन्मान आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात होती. मात्र, नरेंद्र मोदी या सर्व गोष्टींवर विश्र्वास ठेवत नाहीत, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्र सोडले.

यूजीसी नेटचे पेपर फुटले उच्चस्तरीय चौकशी समिती

नवी दिल्ली - वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या 'नीट' परीक्षेतील अनियमिततेवरून सुरू असलेला गदारोळ ताजा असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून यूजीसी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतील नीट अनियमितता आढळून आली आहे. याच कारणास्तव मंगळवारी (१८ जून) घेण्यात आलेली यूजीसी -नीट परीक्षा रद्द करण्यात आली. परिक्षांमध्ये गडबड होत असल्याकारणाने देशभरातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. तसेच विरोधकांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. यानंतर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करत असल्याचे जाहीर केले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेत तत्पूरही चूक होता कामा नये, असा आमचा प्रयत्न आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीट कारभाराची चौकशी करण्यासाठी आम्ही आता उच्चस्तरीय समिती स्थापन करत आहोत. एनटीएचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी ही समिती सरकारला शिफारस करेल. एनटीएमधील कोणताही व्यक्ती असो, तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही प्रधान म्हणाले. युजीसी (पान ७ वर)

ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी: चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापातापींचं वातावरण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना 'ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत', असा गंभीर आरोप त्यांनी केला.

म्हणाले की, 'केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? याचा राज्याशी संबंध आहे. राज्याची भूमिका आहे. राज्याने निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेत होता. शरद पवार यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे, हे लपून नाही आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असल्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका

घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे हे आश्चर्य आहे.' चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्भव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, 'उद्भव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टांमध्ये केस लढविली नाही, योग्य वकील लावले नाही. उद्भव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी दिले. आता तुम्ही बॉबा मारत आहात त्या कुठल्या अधिकाराने मारत आहात? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आणि उद्भव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि (पान ७ वर)

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी

कोल्हापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार कात्रीत सापडलंय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेनी उपोषण केलं. राज्य सरकारने जरांगेच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. जरांगेनी सरकारला १३ जुलैची डेडलाईन दिलीय.. जरांगेच्या सरकारकडे मागण्या काय? मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या. कुणबी नोंदी सापडल्या आहे त्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, केल्यास मराठा

आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा. कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी १०० टक्के शिक्षण मोफत करा. अंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. राज्य सरकारने मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगेनी उपोषण सोडलं. मात्र आता याच मागण्यांविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके उपोषणावर बसले आहेत. अंतरवाली सराटीच्या वेशीवर लक्ष्मण हाकेचं उपोषण सुरू आहे. हाकेच्या समर्थनार्थ आक्रमक झालेल्या ओबीसी

बांधवांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोकोही केला. ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा सनसनाटी आरोप मनोज जरांगेनी केलाय. तर सरकार मराठा समाजाचे लाड करत असून ओबीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेनी केलाय. मात्र यात पंचाईत झालीय ती राज्य सरकारची. कारण दोन्ही बाजूने आंदोलक सरकारवरच घसरले आहेत.. राज्य सरकारची कोंडी सगेसोयरे कायदा केल्यास त्याला ओबीसींचा विरोध आहे. सगेसोयरे कायदा न केल्यास मराठा समाजाने आंदोलनाच इशारा दिलाय. मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेची सरकारला १३ जुलैची डेडलाईन दिलीय. मागण्या (पान ७ वर)

चौथीपर्यंतच्या शाळा आता ९ नंतर भरणार

छ. संभाजीनगर : - एक ते दोन तास आधी तयारी करावी लागते. परिणामी लहान मुलांना सकाळी ६ वाजेपूर्वी उठावे लागत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या झोपमोडीचा मुद्दा उपस्थित करून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पूर्वं प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजता किंवा ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता १५ जूनपासून लहान (पान ७ वर)

एक ते दोन तास आधी तयारी करावी लागते. परिणामी लहान मुलांना सकाळी ६ वाजेपूर्वी उठावे लागत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या झोपमोडीचा मुद्दा उपस्थित करून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पूर्वं प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजता किंवा ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता १५ जूनपासून लहान (पान ७ वर)

अरविंद केजरीवाल यांना जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाल्या प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे. राजूज एव्हेन्सू कोर्टाने म्हटले की एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरुंगालून बाहेर येऊ शकतात. दारू घोटाल्या प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवालाना अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाल्या प्रकरणाशी संबंधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाल्या प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगालून बाहेर आण्याची सूट मिळाली होती. यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रैयुत्तर जामीन मिळाला आहे. या निर्णयामुळे आम आदमीपक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लंकेच्या विजयावर विखेंना शंका

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभव केला. सुजय विखेंना पराभवाचा धक्का देत निलेश लंके जायंट किलर ठरले. आता पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून चौकशीसाठी लाखो रुपयेसुद्धा भरले आहेत. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करावी अशी मागणी निवडणूक

आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. यामध्ये जवळपास १० उमेदवारांचा समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशिनकरिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र

विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशिन चौकशी करण्याची मागणी केली आहे. चाळीस मतदान केंद्रांसाठी २१ लाख रुपये शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटालून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंकेना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख (पान ७ वर)



मुंबई : लातूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी आ. धर्माजी सोनकवडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष मा.सो रोहिणीताई खडसे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.बसवराज पाटील नगराळकर व लातूरचे जिल्हाध्यक्ष मा. संजय शेटे उपस्थितीत होते.

अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी शबरी आवास योजना लाभ घेण्याचे लातूर मनपाचे आवाहन

लातूर/प्रतिनिधी : अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने शबरी आवास योजना सुरू करण्यात आली असून पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. श । ज य श । स न । च । य । आदिवासी विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अनुसूचित जमातीतील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही अशांना योजनेतून घर बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.यासाठी संबंधित व्यक्ती अनुसूचित जमातीतील असावा. त्याचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. त्या व्यक्तीच्या नावे पक्के घर नसावे तसेच बांधकाम करण्यासाठी

जागा असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते गरजेचे आहे.संबंधित व्यक्ती १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा. या योजनेत लाभार्थ्यांला २६९ चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम करावयाचे आहे.अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांला चार टप्प्यांमध्ये २.५० लक्ष रुपये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. या योजनेसाठी दिनांक ०५ जुलै पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अधिक महितीसाठी महाराष्ट्रपालिकेतील घरकुल योजना विभाग रम.न.२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.



आमच्या सुप्रियालाही पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मताधिक्य

बारामती : प्रतिनिधी- नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात राज्यात महाविकास आघाडीला घवघवती यश मिळाले. अजित पवार गटाला फक्त एकच जागा चिंकता आली. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत,असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सर्वांत चर्चेत आला. बारामतीच्या जनतेने सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य देत निवडले. याच विजयाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वां शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना देशाच्या पंतप्रधानांपेक्षा

सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, असे म्हणत बारामतीतील विजयाचे कोडे सांगितले आहे. इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले, १९६७ साली मला कठीण काळात विजयी केले. सोमेश्वर का । र । ख । न । य । च । बाबूलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिले. ते पुढे म्हणाले, आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केले. बारामतीमधील जनतेला कोणते बटन दाबायचे हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत.



आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, / प्रतिनिधी-दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वषां ठाकूर-युगे यांनी केले आहे. दक्षिणप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करून योगा विषयी प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वषां ठाकूर युगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यादृष्टीने सर्व संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतजलि योगपीठ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, सुप्रभात युप, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदी संस्थांची यामध्ये सहभाग असणार आहे. योग-स्वयं और समाज के लिए योग ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन असून या संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ६

पासून विविध कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी वषां ठाकूर-युगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २१ जून रोजी सकाळी ६ वाजता योगा विषयक जनजागृतीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० पासून जिल्हा क्रीडा संकुल येथे प्राथमिक व्यायाम सुरू होतील. सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत प्रत्यक्ष योगाभ्यास होईल, तरी लातूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाला येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे करण्यात आली आहे. तसेच चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बस डेपो परिसरात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.



अहमदपूर येथे शनिवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचा प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठींबा

अहमदपूर दि. २० (कारामुंगीकर) अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचा प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठींबा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिला असून तात्काळ मागण्या मान्य करण्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. वडगोद्री ता. आंबड जी. जालना येथे ओबीसी आरक्षण संदर्भात गेल्या एक आठवड्यात पासून आमरण उपोषण सुरु असल्याने लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांची तबबेत खालावली असल्याने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अहमदपूर तालुक्यातील



ओबीसी समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे त्रिआंदोलन करण्याचा लेखी इशारा अहमदपूर येथील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना देण्यात आले आहे.

सदरील निवेदनावर ज्ञानोबा बडगिरे, गोविंद गिरी, बालासाहेब होळकर, नाथराव केंद्रे, बाळू मुंडे, माणिक नरवटे, रामानंद मुंडे, दत्ता खंडाडे, यशवंत केंद्रे, हणमंत देवकते, गोपीनाथ जायभाणे, संतोष होळकर, संग्राम नरवटे, रामचंद्र चिगळे, काशीनाथ स्वामी, बालाजी पुरी, शंकर

देवकते, बालाजी हेमनर, राजू नरवटे, रवी सिरसाठ, बाबु पांचाळ, राजू काडनगिरे, हरीभाऊ सोटगिर, लखन घोडके, भास्कर केंद्रे, गजेंद्र वलसे, कुलदीप हाके, प्रभाकर चंदेवाड, मिलींद तेलंगे, मंगेश नागरगोजे यांच्या सह असंख्य ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्ष्या आहेत.

अहमदपूर दि. २० (कारामुंगीकर) अहमदपूर येथे शनिवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर यांच्या वतीने सरस्वती प्राथमिक शाळा, काळेगाव रोड, अहमदपूर येथे शनिवार, दिनांक: -२२ जून २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी ०४.०० या दरम्यान मोफत सर्व रोगनिदान

अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय-कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील; अहमदपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार; बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपूर चे सदस्य साहेबराव जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये वातविकार, आम्लपित्त, मधुमेह, त्वचाविकार, दंतरोग, श्वसनविकार, पोटाचे विकार, लहान बालकांचे आजार व

शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफत (निःशुल्क) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया निःशुल्क (मोफत) केली जाईल आणि तसेच प्रसूती (बाळंतपण) व

होमिओपॅथी व युनानी या विविध चिकित्सा पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर्स वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा



व औषधोपचार तथा निःशुल्क मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब जाधव;

स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी समस्या (श्वेतप्रदर, रक्तप्रदर), इत्यादी आजारांच्या रूग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.

गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प (५०% सवलत) दरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, श्रीकृष्ण मंदिरासमोर, देगलूर रोड, उदगीर येथे केली जाणार आहे. शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्प दरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत. सदरील शिबिरामध्ये आयुर्वेद, अलोपॅथी, डेंटल,

असे आवाहन धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज, उदगीर चे प्राचार्य तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. उषा काळे; डॉ. रविकांत पाटील, डॉ. पुष्पा गवळे, डॉ. अमोल पटणे, डॉ. बालाजी कट्टेवार, डॉ. योगेश सुनर, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. गुस्साज वरनाळे, डॉ. दीपिका भद्रे, डॉ. नम्रता कोरे, डॉ. शिवकुमार होट्टळकर, डॉ. शिवकांता चेटलुरे, डॉ. शिवकुमार मरतुळे, डॉ. सुप्रिया पाटील आणि तसेच शिबीर संयोजन समितीचे अन्य सर्व सदस्य तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज, उदगीर चे शिक्षकेतर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, योग शरणं गच्छामि..

मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्याच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी जीवनात ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टींना आपण कमी महत्त्व देतो आणि नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो. हे तुम्हा आम्हा भारतीयोंचा ठळक वैशिष्ट्य आहे. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व अध्यात्मिक सुस्थिती किंवा निरोगी-पणा आरोग्याच्या बाबतीत तुमच्या-आमच्या कल्पना धोड्या वेगळ्या आहेत त्या अशा जो माणूस अंगाने मोठा असतो, ज्याचं वजन जास्त असतं, ज्याची उंची जास्त असते, ज्याना पोट सुटलेलं असतं, ज्यांचा रंग गोरा असतो, ज्यांच्या अंगावर भारीभारी कपडे व सोन्या-चांदीचे अलंकार असतात अशा माणसाला आपण निरोगी किंवा आरोग्य संपन्न माणूस समजतो. परंतु माझ्या मते माणसाचा निरोगीपणा त्याच्या शरीराच्या आकारावरून, वजनावरून, उंचीवरून, सुटलेल्या पोटावरून, गोऱ्या रंगावरून, अंगावरच्या भारी-भारी कपड्यावरून किंवा सोन्या-चांदीच्या अलंकारावरून ठरविला जात नाही तर तो त्याच्या शरीरातील सर्व अवयव, इंद्रिय व ग्रंथी यांच्या कार्यक्षमतेवरून ठरविला जातो. अशा प्रकारे आरोग्यामध्ये रोगप्रतिकारक व रोगनिवारक शक्तीचा तर समावेश होतोच त्याच बरोबर शरीरातील सर्व अवयव, इंद्रिय व ग्रंथी यांची कार्यक्षमता, उत्साह, आनंद, तेज, धडाडी आणि संयम या ही गोष्टींचा समावेश होतो.



अनेक व्याख्या व अनेक संकल्पना आहेत. उदा.- योग म्हणजे जीवन, योग म्हणजे जीवन विद्या, योग म्हणजे जीवन प्रबंधन, योग म्हणजे जीवनशैली, योग म्हणजे जीवन दर्शन व योग म्हणजे संतुलन. योगाचा पर्यायी शब्द योग्य अर्थात योग्य तेच पाहणे, योग्य तेच ऐकणे, योग्य तेच बोलणे, योग्य तेच खाणे, योग्य तेच पिणे, योग्य वागणे, योग्य विचार करणे म्हणजेच योग, योगाची अर्थपूर्ण, महत्वपूर्ण, व्यापक व बहुआयामी व्याख्या खालील प्रमाणे-आहार, विहार व विश्रंती नियमित व प्रमाणित ठेवणे, आचार-विचार व उच्चार पवित्र ठेवणे, कर्तव्याच पालन करणे, आलस न करणे, स्वावलंबनपूर्वक कष्ट करणे, संयमी जीवन जगणे, घराच घरपण जपणे, शेजारधर्म व राष्ट्रधर्म पाळणे, भेटीअंती प्रणाम करणे, प्रार्थना करणे, प्रसन्न राहणे, प्रसंगानुसार हसणे, प्रसंगानुसार रडणे, प्रसंगानुसार मौन पाळणे, पर्यावरणाच रक्षण व संवर्धन करणे, प्राकृतिक जीवन जगणे, स्वच्छता व शिस्तीचे पालन

शब्द चुनी. या संस्कृत धातूपरून बनलेला आहे. ल म्हणजे जोडणे, एकत्र करणे, एकजीव होणे, एकरूप होणे, याद करणे, ध्यान करणे, स्मरण करणे व आठवण करणे. पातंजल योगसुत्राप्रमाणे योगाच्या

करणे, संतुलन राखणे, सत्संग व स्वाध्याय करणे, सकारात्मक विचार करणे, खेळाडू वृत्ती, सेवाभाव, बंधुभाव, सर्वधर्म समभाव जोपासणे, व्यसनोपासून दूर राहणे, सत्ता-संपत्तीचा हाव न करणे,

याची मांडणी विज्ञानावर आधारलेली आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी अपार कष्ट, अपरंपार संशोधन व अपरिमीत प्रयोग करून सिद्ध केलेले हे शास्त्र आहे. आज भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये योगशास्त्र अभ्यासले जात आहे. योगसाधना केली जात आहे. ही आनंदाची बाब आहे. २७ सप्टेंबर २०४ मध्ये भारताचे यशस्वी, तपस्वी, व योगी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UNO) महासभेत २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव मांडला. योगायोगाने ११ डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत १९३ पैकी १७७ राष्ट्रांनी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून संमती दिली. अशा प्रकारे इ.स. २०१५ पासून २१ जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा केला जात आहे. आजचा हा १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे. तरी आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून दररोज नियमितपणे योगसाधना करण्याचा संकल्प करावा ही रास्त अपेक्षा. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास म्हणजेच योग.. योग शरणं गच्छामि..



भातांत्रे एस. एस. योग मार्गदर्शक, अहमदपूर जि. लातूर मो. ९६०२३५७६७

उगवण होत असलेल्या पिकांना रानडुक्कर, गोगलगाय, मोर व हरिणांचा त्रास वनविभागाकडून बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

अहमदपूर दि. २० (कारामुंगीकर) उगवण होत असलेल्या पिकांना रानडुक्कर, गोगलगाय, मोर व हरिणांचा त्रास वनविभागाकडून बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. याबाबत अधिक माहिती अशी की, येथुन शिरूर तालुका व परिसरातील पेरलेल्या पिकांना उगवण होतानाच रानडुक्कर, गोगलगाय, मोर व हरिणांचा त्रास होत असून रानडुक्कर तास धरून उगवत असलेले सोयाबिन खात असल्याचे शेतीत चित्र पाहण्यास मिळाले. वनविभाग ही बघ्याची भूमिका घेत असून या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या शिरूर तालुका व परिसरातील उमरगा यल्लादेवी, माकणी, चोबळी, वायगाव, खरबवाडी, गादेवाडी, सय्यदपूर, बोडका, आंबेगाव, तेलगाव, मेथी, आजनी, सलगरा, उमरगा कोर्ट, मुळकी, पिंपळवाडी, फतेपूर, आजनीवाडी, महादेववाडी, थोरलीवाडी, भवानवाडी, फुलसेवाडी आदी गावात याबिन, तुर, मुग, उडीद, भात, का-पूस आदी पिकांची पेरणी व लागवडीचे काम जोरात चालू असून शिरूर तालुका येथील महारुद्र मंगनाळे यांच्या शेतीत १८ जून रोजी सोयाबीन पेरलं होतं त्याच रानात रानडुक्करां जागोजाग उकरून सोयाबीन खाऊन घेतलेले दिसत असून किती खाल्ले ते पिकाच्या उगवणीनंतरच समजणार आहे. उगवणीच्या वेळीच डुक्कर पेरलेले बियाणे फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत मका आणि भुईमूग ही दोनच पिके डुक्कर खात होते पण आता उगवण होत असलेल्या सोयाबीनच्या बाबतीत असे होत असल्याचे दिसत आहे. रानडुक्करांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची उपाय नाही. अजून आज रात्री पेर-

लेले किती तास उकरून खातात ते सकाळी उघड्या डोक्यानी पाहावे लागणार आहे. बागायती क्षेत्र असलेल्या बागेत सायाळ येऊन पेरू खाणेत. तेव्हा बागेतील शेकडो लिंबाची झाडे सायाळने मुळासह खाऊन संपवली. सायाळवर शासनाने नियंत्रण आणावे अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. आता पिकांची उगवण होत असतानाच गोगलगायींची पैदास स्प्रिंकलरच्या पाईपावर होत असल्याची दिसत असून गोगलगायांची वाढ वेगाने होत असून सरकार कडून याविषयी कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत. डास झाल्यावर मच्छर कमी व्हावेत म्हणून फवारणी करतात परंतु शेतीत गोगलगायींच्या उपद्रव होत असताना शासनाकडून आता पर्यंत कोणतीच उपाय योजना होत नाही. पाईपवर वाढत असलेली गोगलगायींची पिलं. सोयाबीनला कोवळी पानं फुटली की, सोयाबीनचा ही फडशा पडणार असे दिसते. कृषी विभाग म्हणतोय, या गोगलगायी आधी गोळा करा आणि मग मारा. सल्ला द्यायला सोपा आहे परंतु शासनाकडून चुकीच्या पध्दतीने मजुरांची नोंदणी होत असल्याने शेतीतील कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतीतील गोगलगायी वेचयच्या कशा

हे शेतकऱ्यांना समजत नाही. पेरणीला, खुरपणीला माणूस मिळना, त्यात गोगलगायी वेचयला कोण येणार. का कृषी विभागाचे ऊरुसी खोलीत बसून सांगणारे अधिकारी येणार आहेत काय असा प्रश्न शेतकरी करू लागले. मोरांचे हि कळपच्या कळप पेरणी झालेल्या शेतीत पाहण्यास मिळत असून त्या मोरासाठी नाच रे मोरा आंब्याच्या बनात, हे गाणं म्हणावे की, रानोमाळ फिरून पेरणी केलेल्या सोयाबिनचे बी उकरून खातात त्याविषयी दुख मानावे हे समजत नाही. हे कमी की काय म्हणून हरिणांचे व टोकदार शिंगाचे काळवित कळपच्या कळप शिवारात फिरत आहेत. एका शेतकऱ्याने हुसकावला की दुसऱ्या पलिकडे जातात. त्याने हुसकावला की अलिकडेच्या शेतीत जातात हल्ली ते शेतकऱ्यांना भित नाहीत. त्यांना जिथलं चांगले वाटेल अन्न गोड लागेल तिथलं खातात. हरिणांना कसं नियंत्रण आणणे हे शेतकऱ्यांना जमत नाही कारण शासनाने माणसे मेली तरी चालतील पण हरिण वाचले पाहिजेत असा वन्यजीव कायद्या केला आहे. यातून पिके वाचली तर पाऊस कमी किंवा जास्त झाला तर ते नुकसान वेगळेच. पुर्वी एक म्हण होती भिक नको

टी.सी. हवेली आहे केंद्रे प्रदिप प्रकाश या ना-वाची इयत्ता १० वी पासची रविंद्रनाथ टागोर विद्यालयाची टी. सी. अहमदपूर ते लातूर एसटीने प्रवास करत असताना हवेली आहे. सदरील टी.सी. कोणास सापडली असेल त्यांनी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा. योग्य ते बक्षीस देण्यात येईल. संपर्काचा पत्ता केंद्रे प्रदिप प्रकाश मो. क्र. ८२६३८५९१९३

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार, नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सोमवार, २४ जून रोजी सकाळी १२ वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पुष्पक मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर, धाराशिव येथे जिल्हातील उमेदवारांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाँब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, आधार क्रमांक, मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर रोजगार मेळाव्यात ऑनलाईन नोंदणी करावी. त्यामुळे जिल्हातील उमेदवारांनी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावामध्ये जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्र. ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव यांनी केले आहे.

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहायला पाहिजे - शिंगाडे



धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन पीडितांना न्याय देऊन सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करतात. अगदी त्याप्रमाणेच पत्रकार देखील त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून पीडितांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. मात्र पत्रकारांच्या अनेक समस्या असून त्या समस्याला न्याय देण्यासाठी समाजातील घटक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे सरकारनेच पत्रकारांच्या

समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा रहायला पाहिजे असे प्रतिपादन धनंजय शिंगाडे यांनी दि. २० जून रोजी केले.

पत्रकारांच्या १० वी, १२ वी, नीट व जईमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांच्या सत्काराचे आयोजन व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाचे

अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्रा. रवी सुरवसे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद व साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांनी दिलेल्या बातमीमुळे

व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान

समाजामध्ये काय सुरु आहे ? याची माहिती सर्व जनतेला मिळण्यास मोलाची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्यामुळे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते घडत असतात. कारण एखाद्या राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीने चांगले काय काम केले ? हे पत्रकार आपल्या लेखणीतून मांडणी करतात. जर पत्रकारांनी चांगली बातमी लिहिली तर त्या पत्रकाराची कोणीही वाहवा करीत नाहीत. मात्र विरोधात असेल तर त्यांच्यावर खुनी हल्ल्यासारखे प्रकार देखील काही मंडळी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे तालकाळ अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने उचित पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. तर प्रमुख पाहुणे प्रा रवी सुरवसे म्हणाले की, नीट सारख्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पैसे घेऊन मॅनेज होऊन रातोरात मॉडेल उत्तर पत्रिका घरपोहोच होत आहेत. हा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भयंकर असून पत्रकारांनी या बाजू मांडणे आवश्यक आहेच. तसेच यामध्ये गोरारिबांची मुले कुठे आहेत ? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाजाने देखील अशा अंदाधुंद प्रकारांना वेळीच अटकाव करण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे शिक्षणामध्ये जे काळे बदल होत आहेत. हे अतिशय भयानक असून विद्यार्थ्यांनी देखील मर्यादित अभ्यास करून निश्चित ध्येय गाठावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व क्षेत्रातील होणारे बदल समाजाने सांगितले. विद्यार्थिनी विद्याशाखा हरिश्चंद्र धावारे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी व्हाईस ऑफ या विद्यार्थी व पालकांचा झाला सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख फरहान रिझवान अहेमद, गौरी संतराम गाढवे, शिवम पांडुरंग मते, सुप्रिया सुभाष कदम, भक्ती उमरावसिंग बायस, विशाखा हरिश्चंद्र धावारे, तमन्ना मुस्तफा पठाण, शेख तब्सूम अब्दुल रहीम, सानिया रियाज शेख, दिग्विजय राजेंद्र जाधव व दर्शन राजकुमार गंगावणे या विद्यार्थ्यांसह पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

स्विकारले पाहिजेत असे सांगत ते म्हणाले की, पत्रकार ते बदल डोळसपणे बातमीतून दाखवित असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते समाजाचे दिशादर्शक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. पत्रकार ते बदल डोळसपणे बातमीतून दाखवित असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते समाजाचे दिशादर्शक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विद्यार्थिनी विद्याशाखा हरिश्चंद्र धावारे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी व्हाईस ऑफ या विद्यार्थी व पालकांचा झाला सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख फरहान रिझवान अहेमद, गौरी संतराम गाढवे, शिवम पांडुरंग मते, सुप्रिया सुभाष कदम, भक्ती उमरावसिंग बायस, विशाखा हरिश्चंद्र धावारे, तमन्ना मुस्तफा पठाण, शेख तब्सूम अब्दुल रहीम, सानिया रियाज शेख, दिग्विजय राजेंद्र जाधव व दर्शन राजकुमार गंगावणे या विद्यार्थ्यांसह पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

स्विकारले पाहिजेत असे सांगत ते म्हणाले की, पत्रकार ते बदल डोळसपणे बातमीतून दाखवित असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते समाजाचे दिशादर्शक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विद्यार्थिनी विद्याशाखा हरिश्चंद्र धावारे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी व्हाईस ऑफ या विद्यार्थी व पालकांचा झाला सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख फरहान रिझवान अहेमद, गौरी संतराम गाढवे, शिवम पांडुरंग मते, सुप्रिया सुभाष कदम, भक्ती उमरावसिंग बायस, विशाखा हरिश्चंद्र धावारे, तमन्ना मुस्तफा पठाण, शेख तब्सूम अब्दुल रहीम, सानिया रियाज शेख, दिग्विजय राजेंद्र जाधव व दर्शन राजकुमार गंगावणे या विद्यार्थ्यांसह पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

बचत गटातील महिलांना बियाणांचे वाटप

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - सध्या खरीप हंगामातील पेरण्या सर्वत्र सुरु झाल्या आहेत. महिला देखील हिरिरीने शेती करीत आहेत. त्यामुळे उमेद अंतर्गत असलेल्या ढोकी येथील महिला बचत गटाच्या १८ महिलांना बियाणांचे वाटप करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर एक पाऊल पुढे टाकत प्रगतीच्या वाटा शोधून त्या पादाक्रांत करीत आहेत. त्याला कृषी क्षेत्र कसे अपवाद असणार. कृषी विभागातर्गत उमेद गटातील शेतकरी महिलांना उडीद बियाण व बीज प्रक्रिया जिवानू संवर्धक औषधे वाटप कृषी सहाय्यक राम शिंदे, एमएसआर एलएम कृषी व्यवस्थापक रोहिणी सुरवसे, कृषी सखी सुजाता चव्हाण, सी आर पी निकम व पानढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांना बीज प्रक्रिया करूनच पेरणी का करावी ? हे पटवून देण्यासह बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



कृष्णा रामचंद्र गौरकर यांचा सत्कार

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इ. ५ वी ते १० वीत सहशिक्षक मनोज मुसे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीधर शिक्षणानंतर अल्पावधी कार्यकाळात दिल्ली येथे केंद्रीय परिक्षेत यश संपादन केले. करून मुळाव धाराशिव तालुक्यातील उपळा येथील रहिवासी केंद्रीय सचिवालय नवी दिल्ली भारत सरकार वर्ग १ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली म्हणून कृष्णा रामचंद्र गौरकर व माता-पिता यांचा देवीची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह के.टी. पाटील ग्रंथ आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, शाळा प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य संतोष घागे, पर्यक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, सेवानिवृत्त शिक्षक एन.एल. गोरसे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



डी.एल.डी. प्रथम वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाद

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०३४-२५ साठी डी.एल.डी. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना व प्रवेश पात्रतेची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळेवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी. असे आवाहन राज्यस्तरीय डी. एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनिंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आयुक्तांनी सोडविण्याची मागणी भोंजा हवेली शाळेतील विद्यार्थ्यांच्या पावलाचे ठसे घेऊन केले स्वागत

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ, पीकविमा, यासंदर्भात झालेल्या अन्यायाविरोधात वेळेवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदान, पीकविमा तसेच दुष्काळी उपाययोजनेमधून शेतकऱ्यांच्या विविध बँकेच्या कर्जाची थकबाकी, कृषी पंपाच्या वीज बिलाची माफी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, तुळजापूर तालुक्यासह परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसबिले पंधरा दिवसांच्या आत द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, पंडित पाटील, गुलाब शिंदे, अजमुदीन शेख, महादेव बिराजदार, बालाजी ठाकूर, महेश घोडके, श्रीकांत पोतदार, प्रताप ठाकूर, बंडू मोरे, दिलीप पाटील, काशीनाथ काळे, तोलू पाटील, महादेव गोरे यांच्यासह नळदुर्ग, शहापूर, वागदरी येथील शेतकऱ्यांच्या सहा आहेत.



परंडा दि.२० (प्रतिनिधी) - तालुक्यातील भोंजा हवेली येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या मुलांच्या पावलाचे ठसे घेऊन विद्यार्थी दैवताचे स्वागत व विद्यार्थी प्रवेश व विद्यार्थी कृती पुस्तिका वाटप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक कवी बाळासाहेब घोगरे, संचालक गणेश नेटके, शिक्षक सोमनाथ पवार, आदिकराव शेळवणे, राऊत, माळी व विद्यार्थी उपस्थित होते.



नीट परीक्षेतील सावळ्या गोंधळाविरुद्ध विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - मेमध्ये एनटीएद्वारे घेण्यात आलेल्या एनईईटी (नीट) परीक्षेचा निकालातील झालेला अनार्यादी कारभार व गोंधळ याविरुद्ध येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव मधील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम (NEET)चा रिझल्ट चौदा जूनला जाहीर करणार असं जाहीर करूनही दोन दिवसांपूर्वी उत्तर सूची (answer key) पब्लिश करून अचानक कालच रिझल्ट जाहीर केला. त्यामुळे निवडणूक निकालांच्या धुमश्रुतीत या

७२०/७२० गुण मिळाले आहेत. एकाच माणसावर त्याच्या आयुष्यात दोनदा वीज पडण्याच्या शक्यतेइतकं दुर्मिळ असावं असं हे प्रकरण आहे. ६८ आणि ६९ रँकवर असलेल्या मुलांना ७१८ आणि ७१९ मार्क्स आहेत, की जे NEET च्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टिममधे पडूच शकत नाहीत. NTA ला काही जणांनी विचारले असता त्यांनी त्या मुलांना पेपर उशिरा हातात मिळाल्याने ग्रेस मार्क दिले असं स्पष्टीकरण दिलं आहे. पेपर उशिरा मिळालेले देशभरात हजारो मुलं आहेत. पैकी त्या दोघांना ग्रेस मार्क कसे मिळाले ? किती मिळाले ? NTA ला नेमकं कसं समजलं की ह्या दोन मुलांना उशिरा

पेपर मिळाले ? सातशेच्या इतक्या पुढं मार्क असलेल्यांना वेळ पुरला नाही असं कसं म्हणता येईल ? असे अनेक प्रश्न आहेत. बऱ्याच मुलांचे रँक डेसिमलमधेही आहेत!!! आता बोला! NEET चा पेपर लीक झाला होता (गुगल केल्यावर ह्याचा पर्दाफाश करणारे अनेक व्हिडिओ दिसतील). अपार मेहनत करून, भविष्याची स्वप्नं बघत मुलं परीक्षा देतात तर हे लोक त्यांच्या भविष्याशी, संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ करत आहेत. एरवी ६०० मार्कांना सरकारी वैद्यकीय कॉलेजेसमधे प्रवेश मिळतो, तर ह्यावर्षी ६९० वाली मुलेही रडत आहेत, आणि त्यांना प्रवेशाची खात्री नाहीये. बरेचजण रिपीट परीक्षा

देणारे असतात. त्यांनीही काय करायचं ? रक्ताच पाणी करून साडेसहाशे मार्क्स मिळवणारा विद्यार्थी टेलीग्रामद्वारे फुटलेला पेपर काही पैसे टाकून विकत घेवून सहजपणे अश्या प्रकारे सातशे मार्क मिळवणाऱ्याच्या हजारो रँकसने मागे आहे. किमान दोन वर्षं केलेल्या त्याच्या मेहनतीचा, स्वप्नांचा चुराडा झाला आहे. युपीएससी, आयपीएससी, शिक्षक, पोलीस, बँकभरतीपासून तमाम परीक्षेत होणारे घोटाळे, पेपरफुटी आणि व्यवस्थेतला गहाळपणा, भ्रष्टाचार ही गेल्या दोनतीन वर्षातील सामान्य बाब झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एस.एस. देशमुख, प्राचार्य एन.आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस.के. घागे, पर्यवेक्षक एम.व्ही. शिंदे तसेच छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील व भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.



संपादकीय

प्रियांका रिंगणात

दक्षिणेत तेलंगण आणि कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. केरळमध्ये सत्ता आणण्याच्या दृष्टीने वायनाडमधील प्रियांका यांची उमेदवारी काँग्रेसला उपयुक्त ठरू शकते. केरळमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसनेच जिंकल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला मिळालेले यश आणि देशाच्या राजकारणातील उत्तरप्रदेशाचे स्थान लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवली आहे. तो निर्णय अपेक्षितच होता. वायनाडमधून आता प्रियांका गांधी निवडणूक लढविणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात त्या प्रथमच उतरणार असल्याने ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. देशाच्या राजकारणात पूर्वीचे स्थान मिळण्यापासून काँग्रेस अद्याप बरीच दूर आहे; पण काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत असल्याचे संकेत मात्र मिळत आहेत. या बदलामध्ये मोठा वाटा भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. जो पक्ष संसदेत संख्याबळासंदर्भात अदखलपात्र ठरला होता, त्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर सतत घणाघात करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप नेतृत्वाने राबविला. मतदारांमध्ये याचा नकारात्मक संदेश गेला. २०१९ मध्ये अमेठीत राहुल यांना पराभूत केले म्हणजे तेथून काँग्रेस संपली, असा स्मृती इराणी यांचा समज झाला होता. काँग्रेसबद्दलची त्यांची तुच्छतादर्शक विधाने त्यांना निवडणुकीत महागात पडली आणि पराभवाची धूळ चाखावी लागली. केरळमधील वायनाड हा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. मागील वेळेस राहुल गांधी तेथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यावेळेस वायनाडसह रायबरेलीची जागा देखील राहुल यांनी जिंकली. प्रियांका यांनी आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणापासून स्वतःला दूर ठेवले होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी, निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी याला त्यांचे प्राधान्य राहिल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने दिसत होते. यावेळी अमेठी आणि रायबरेलीतील प्रचाराची संपूर्ण जबाबदारी प्रियांका यांनी सांभाळली. निवडणूक काळात त्या तेथेच तळ ठोकून होत्या. अमेठीतून राहुल यांनी आणि प्रियांका यांनी रायबरेलीतून लढावे, असे आधी पक्षांतर्गत चर्चेत सुचविले गेले होते; मात्र अमेठीतून पुन्हा पराभव झाल्यास योग्य संदेश जाणार नाही, हे लक्षात घेऊन तेथून गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली.

व्यूहरचना यशस्वी
सोनिया गांधी राज्यसभेवर विनविरोध निवडून गेल्याने रायबरेलीतून लढणे राहुल यांनी पसंत केले होते. अमेठीच्या तुलनेत रायबरेली मतदारसंघ सुरक्षित होता. सोनिया गांधी यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रायबरेलीतून कोण लढणार, याचा सुगावा काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत भाजपला लागू दिला नाही. शेवटी तेथून दिनेशप्रताप सिंह यांची उमेदवारी भाजपला जाहीर करावी लागली. त्यानंतरच काँग्रेसकडून राहुल यांच्या नावाची घोषणा झाली. प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाहीत, याचा अर्थ बहीण-भावात नेतृत्वस्पर्धा आहे, असे कुजबुज मोहिमेत अग्रभागी असलेल्या धर्मनिष्ठांच्या परिवारातून पसरविले गेले होते. त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसने आखलेली व्यूहरचना भाजपसाठी पेच वाढविणारी ठरणार आहे. काँग्रेस पक्ष गांधी घराण्याच्या हातचे साधन बनला आहे, अशी टीका वायनाडमधील प्रियांका यांच्या उमेदवारीवरून भाजपने केली. व्यक्तीस्तोम हीच पक्षाची ओळख उरते की काय असे वाटण्यासारखी आज भाजपची स्थिती आहे! तरी पूर्वीच्याच पद्धतीने आरोप मात्र सुरूच दिसतात. प्रियांका गांधी-वठेरा वायनाडमधून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार यात कोणतीच शंका नाही. उत्तर भारतातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भावाकडे, दक्षिण भारतातून प्रतिनिधी म्हणून भगिनी, या समीकरणाला भावनिक रंग देऊन काँग्रेस भाजपमोरील आव्हान वाढवू शकते. लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक, म्हणजे ९९ आहे. अर्थातच विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे येणार आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारणार किंवा नाही, याबद्दल काँग्रेसने अद्याप संदिग्धता कायम ठेवली आहे. आता राहुल यांच्याबरोबरच प्रियांका यांच्याही नावाचा ठळक पर्याय काँग्रेससमोर राहिल.

बँका आणि वित्तीय संस्थांच्या कर्जाच्या वसुलीसाठी पूर्वीची प्रक्रिया प्रभावी नव्हती आणि त्यांच्या मालमतेचा मोठा भाग अनुत्पादक मालमतेमध्ये अडकला होता. कर्जवसुली न्याय प्राधिकरण (प्रातिनिधिक छायाचित्र) कल्पना वटकर सरफेसी कायदा आणि त्याचा बँकांकडून होणारा गैरवापर याची माहिती घेतल्यानंतर पुढील टप्पा अर्थातच कर्जवसुली न्याय प्राधिकरण. या लेखाद्वारे आपण कर्जवसुली न्यायाधिकरण, बँकांचे अधिकार, कर्जदार आणि जामीनदारांचे अधिकार आणि त्याच्या अनुषंगाने कर्जदार आणि जामीनदारांच्या बाजूने न्याय-निवाडे अशा विविध बाबी समजून घेऊ. बँका आणि वित्तीय संस्थांना कर्ज वसूल करण्यात आणि त्यांच्याकडून आकारण्यात आलेल्या सिक्युरिटीजची अंमलबजावणी करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. बँका आणि वित्तीय संस्थांच्या कर्जाच्या वसुलीसाठी पूर्वीची प्रक्रिया प्रभावी नव्हती आणि त्यांच्या मालमतेचा मोठा भाग अनुत्पादक मालमतेमध्ये अडकला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा मालमतेचे मूल्य कालांतराने खालावत गेले. कर्जवसुली न्याय प्राधिकरण ही एक अर्ध-न्यायिक संस्था आहे, जी कर्ज व दिवाळखोरी कायदा (आरडीबी कायदा), १९९३ अंतर्गत ग्राहकांना बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे कर्जाची वसुली सुलभ करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. डेट रिकव्हरी ट्रिब्युनलचे आदेश कर्जवसुली अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्यायोग्य आहेत. वीस लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या थकीत कर्जासाठी न्याय प्राधिकरण कर्जवसुली न्यायाधिकरण कायद्यावर आधारित आहे. जर कर्जाची रक्कम २० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर बँका/वित्तीय संस्था अधिकारक्षेत्रानुसार दिवाणी न्यायालयात जाऊ शकतात. सरफेसी कारवाईच्या विरोधात कर्जदार कर्जाची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी नसल्यास विचारात न घेता थेट डीआरटीकडे संपर्क साधू शकतात. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे दिशादर्शक निर्णय आहेत की, जेव्हा डीआरटीना कर्ज व दिवाळखोरी कायदा (आरडीबी कायदा) अंतर्गत निर्दिष्ट असल्यास कर्जवसुलीसाठी प्राथमिकता दिली पाहिजे. कर्जवसुली न्याय प्राधिकरण आणि कर्जवसुली अपील न्याय प्राधिकरण आरडीबी कायदा, १९९३ अंतर्गत कर्जवसुली न्याय प्राधिकरण (डीआरटी) आणि कर्जवसुली अपीलीय न्याय प्राधिकरणाची (डीआरएटी) स्थापना बँका आणि वित्तीय संस्थांच्या थकीत कर्जांचा जलद निर्णय आणि वसुली करण्याच्या विशिष्ट उद्देशाने करण्यात आली आहे. सध्या देशभरात ३९ कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी) आणि ५ कर्ज वसुली अपीलीय न्याय प्राधिकरण (डीआरएटी) कार्यरत आहेत. कर्जवसुली अपीलीय न्याय प्राधिकरण मुंबई, अलाहाबाद, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथे

कर्जवसुली न्याय प्राधिकरण



आहेत. एखादी बँक किंवा वित्तीय संस्था ज्यांना कोणत्याही व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून कोणतेही कर्ज वसूल करावे आहे, त्यांनी न्याय प्राधिकरणाकडे अर्ज केला तर त्या भौगोलिक क्षेत्रावर त्या डीआरटीच्या अधिकारात असेल, तर आवश्यक शुल्कासह अर्ज दाखल केला जाऊ शकतो. अर्ज प्राप्त झाल्यावर, न्याय प्राधिकरण प्रतिवादीला समन्स पाठवून तीस दिवसांच्या आत अर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले जाते. दाखल केलेला अर्ज दखल का करून घेऊ नये आणि त्यावर कारवाई का सुरू करू नये? यासाठी प्रतिवादीस त्याचे म्हणणे लिखित स्वरूपात सादर करावे लागते. प्रतिवादी अधिक वेळ मिळावा यासाठी विनंती करू शकतो. डीआरटीचे अधिकार डीआरटीला थकबाकीदाराच्या विरोधात अंतरिम आदेश जारी करण्याचा अधिकार आहे, जे त्यांना न्यायाधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या कोणत्याही मालमतेची विल्हेवाट लावण्यापासून किंवा हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित करते. कर्जाच्या वसुलीशी संबंधित कोणत्याही दाव्यासाठी डीआरटीला जिल्हा न्यायालयाचे अधिकार आहेत. प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी आणि आदेशांची कार्यक्षम आणि प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी डीआरटीला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. डीआरटीच्या निर्णयानंतर, पीठासीन अधिकारी वसुलीसाठी कर्जाची रक्कम निर्दिष्ट करणारे प्रमाणपत्र वसुली अधिकाऱ्याला देतात. पुनर्प्राप्ती अधिकाऱ्याला कर्ज वसूल करण्यासाठी प्रतिवादीच्या मालमतेचे व्यवस्थापन करण्यासाठी संलग्न, विक्री किंवा प्राप्तकर्ता नियुक्त करण्याचा अधिकार आहे. पुनर्प्राप्ती आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी वसुली अधिकारी जबाबदार आहे. अशा प्रकरणांमध्ये प्रतिवादीच्या अडकेसाठी पोलीस वॉरंट मिळविण्याचा अधिकारी डीआरटीकडे आहे.

न्याय प्राधिकरण, अर्जदार आणि प्रतिवादी यांना सुनावणीची संधी दिल्यानंतर, अर्जावर व्याज देण्याच्या योग्य आदेशासह असा अंतरिम किंवा अंतिम आदेश पारित करू शकते. न्यायाधिकरणाने दिलेल्या प्रत्येक आदेशाची प्रत अर्जदार आणि प्रतिवादी यांना पाठवते. पीठासीन अधिकारी त्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्रात नमूद केलेल्या कर्जाच्या रकमेच्या वसुलीसाठी त्यासंबंधित वसुली अधिकाऱ्याला न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या आधारे प्रमाणपत्र जारी करतात. ज्या न्यायप्राधिकरणाने वसुलीचे प्रमाणपत्र जारी केले आहे, जेथे मालमत्ता देणे किंवा अधिक न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रातील स्थानिक मर्यादित असल्याचे समाधानी असेल, तर ते वसुलीच्या प्रमाणपत्राच्या प्रती अशा अन्य न्यायाधिकरणांना पाठवू शकतात जेथे मालमत्ता स्थित आहे. डीआरटीचा आदेश समाधानकारक नसल्यास संबंधित पक्षकार (बँक किंवा थकबाकीदार) अधिकार क्षेत्र असलेल्या अपीलीय न्याय प्राधिकरणाकडे (डीआरएटी) अपील दाखल करू शकते. थकबाकीदारांचे हक्क : कर्जदारांना भारतातील डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आणि डेट रिकव्हरी अपील ट्रिब्युनल अंतर्गत कर्जवसुलीच्या कार्यवाहीमध्ये काही अधिकार आहेत: म्हणणे ऐकण्याचा अधिकार: कर्जदारांना त्यांच्या प्रकरणांमध्ये उपस्थित राहण्याचा आणि कर्जवसुलीच्या कार्यवाहीमध्ये स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. अंतरिम सवलतीचा अधिकार: कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान कर्जदारांना त्यांच्या मालमतेच्या विक्रीवर स्थगिती यासारख्या अंतरिम सवलतीचा हक्क असू शकतो. निष्पक्ष चाचणीचा अधिकार: कर्जदारांना वकिलाद्वारे प्रतिनिधित्व करण्याच्या अधिकारासह, निष्पक्ष आणि निष्पक्ष चाचणीचा अधिकार आहे.

प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटींवर

अग्रिम कराच्या वाढलेल्या भरण्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत (१७ जूनअखेर) केंद्र सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती प्रासिकर विभागाने मंगळवारी दिली. पीटीआय, नवी दिल्ली- अग्रिम कराच्या वाढलेल्या भरण्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत (१७ जूनअखेर) केंद्र सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती प्रासिकर विभागाने मंगळवारी दिली. अग्रिम कराचा पहिला हिस्सा, १५ जून रोजी देय होता, त्यातून संकलन २७.३४

समावेशासह) २.८१.०१३ कोटी रुपये समाविष्ट आहेत, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. १७ जूनपर्यंत ५३,३२२ कोटी रुपयांचा प्रासिकर परतावा (रिफंड) देखील देण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत दिलेल्या परताव्याच्या तुलनेत ३४ टक्के अधिक आहे. एप्रिल ते १७ जून २०२४ पर्यंत प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन (परताव्यापूर्वी) ५.१६ लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ४.२३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत २२.१९ टक्के अधिक आहे.

एक टोळ उंच झाडावर बसून आनंदाने किरकिर आवाज करीत बसला होता. एका कोल्हाने त्याला पाहिले आणि त्याला खाऊन टाकण्याकरिता त्याने एक बेत आखला. कोल्हा झाडाखाली उभा राहून म्हणाला, 'काय सुंदर आवाज आहे रे तुझा? पण जरा खाली येतोस का? तुझा आवाज

उपदेशकथा: हुशार टोळ

तर चांगला मोठा पळेदार आहे. पण तू आहेस तरी केवढा? मला मोठे कुतूहल वाटतंय. पण तो टोळ कोल्ह्याच्या युक्तीला फशी पडला नाही. त्याने झाडाचे एक पान तोडले आणि ते खाली टाकले. कोल्ह्याला वाटले, टोळच खाली पडला. एवढ्यात

टोळ म्हणाला, 'तुला काय वाटलं मीच खाली आलो म्हणून! पण एक कोल्हाच्या विषेत टोळाचे पंख पाहिले होते. तेव्हापासून कोल्हा दिसला की मी सावधगिरीने वागतो.' कथा उपदेश : सावधगिरी हाच शहाणपणा.

दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे हीच इश्वर सेवा

वाणी, तन, मन, वचन आणि धन जी कोणतीही शक्ती आपल्याजवळ असो. तिच्याद्वारे आपण कुणाचे दुःख तीळमतीही कमी केले किंवा त्याच्या दुःखात आपण सहभागी झालो तर ही सर्वात मोठी इश्वर सेवा होय. मानवाच्या प्रवृत्तीत स्वाभाविकरित्या आपल्या सुख-सुविधा पाहण्याचा स्वार्थ निर्माण होतो. उपदेश देणाराही प्रकरान्तर आपल्याला समोर वेवतो आणि म्हणतो तुम्ही भक्तांचा सन्मान करा. परमेश्वरही आपल्या भक्तांचा सन्मान करतो. व्यक्ती अर्थात आपण भक्त आहोत आणि तुम्ही आमचा सन्मान

करा. आपली चर्चा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणतात की, ज्ञानप्राप्तीनंतर काहीही करावयाची नाही पाहिजे. शेवटी तुम्ही समजलात आपण काहीही करू शकत नाहीत तर आपल्या परमेश्वराचे प्रेम मिळाल्यावर कोणी त्याचा निषेध करत नाही तर तुम्ही समजून घ्या की, आपण प्रेमी आहोत. परमेश्वराचे प्रेमी आहोत. हे छळाचे जीवन आहे आणि छळपूर्ण जीवनात दुःखत्यांचा छळ करणे गुन्हा आहे. निर्णय परमेश्वरच घेतो. परंतु एवढा विश्वास मात्र आवश्यक आहे की तो प्रेमळ आहे. आपल्याला गुन्हाला कमी समजणे हे त्याचे प्रेम

पूर्ण होईल. व्यावसायात गोपनीयता ठेवा. कन्या : शुभ रंग: पिवळा, शुभ दिशा : उत्तर व्यापारासाठी केलेला प्रवास फायदेशीर राहिल. आर्थिक समस्या दूर होईल. शत्रू आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. मुलांकडून सहकार्य मिळेल. तुळ : शुभ रंग: गुलाबी, शुभ दिशा: पश्चिम आपल्या योजना असफल होतील. मान प्रतिष्ठेला देखील धक्का पोहचू शकतो. निष्कारण कोणत्याही गोष्टीवर वाद करू नका. व्यापार व्यवसाय सामान्य राहिल. अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. वृश्चिक : शुभ रंग:गुलाबी, शुभ दिशा:पूर्व आध्यात्मिक अंगीकल्यामुळे मन शांत राहिल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनोर्ध्व वाढेल. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करात. कोटुंबिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका. धनु: शुभ रंग: पांढरा, शुभ दिशा: उत्तर व्यापारात यश मिळेल. गृहपयोगी वस्तुंची खरेदी कराल. कुटुंबात, समाजात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन योजनेमुळे फायदा होईल. अनावश्यक कामे टाळा. मकर: शुभ रंग : निळा, शुभ दिशा : पूर्व आत्मविश्वासामुळे कठीण काम देखील पार पडणार

राशी भविष्य



आहे. घर-आज दूर व्यवसायात फायदा बोलण्यावर कुंभ : शुभ शुभ दिशा :उत्तर आज आपल्याला रगावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज अचानक पैसा आल्यामुळे खर्चात वाढ होईल. व्यापार विस्तारासाठी प्रयत्न यशस्वी होतील. मीन : शुभ रंग: हिरवा,शुभ दिशा: पूर्व नवीन कामाच्या संधी मिळतील. बुद्धी किंवा तकाने आपल्या कामात यश मिळेल. घरातील व्यक्तींचे आपणास सहकार्य मिळेल. कायद्याच्या प्रकरणात बेजबाबदारपणा दाखवू नका. २१ जूनला जन्मलेल्या लोकांचा भविष्य स्वभाव : तुमच्या जन्मतारखेवर चंद्र, सूर्य व गुरुचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांची सुखदुःखे बऱ्याच वेळा त्यांनी न

सांगताच तुम्हाला कळतात. ती दूर करण्यासाठी तुम्ही कार्यरत असता. तुमची आकलनशक्ती सूक्ष्म आहे. ज्ञानार्जनाची तुम्हाला मनापासून आवड आहे. ते ज्ञान इतरांपर्यंत पोचवण्याचीही तुमची धडपड चालते. भ्रष्टाचार तुम्हाला खपत नाही. समाजाची उभारणी नीतिमुल्यांवर व्हावी असे तुम्हाला वाटते. ऐहिक प्रगतीबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठीही तुम्ही उपासना साधना करता. तुमच्या जास्त चांगूलपणाचा लोक फायदा उठवण्याची शक्यता आहे. उपकार स्मरतील अशा योग्य व्यक्तींनाच मदत करा. स्वतःच्या वैयक्तिक कामांकडे दुर्लक्ष्य नको. आपले वजन प्रमाणाबाहेर वाढू देऊ नका नाहीतर मधुमेह उच्च रक्तदाब असे विकार होतील. चरबीच्या आहार टाळा. कार्यक्षेत्र : शिक्षण, न्यायदान, बँकिंग, सहकारी तात्काच चालणाऱ्या वित्तीय वा घरबांधणी संस्था ही क्षेत्रे अनुकूल ठरतील. शालेय व महाविद्यालयीन, विद्यार्थ्यांना आवश्यक असेलली क्रमिक प्रस्तुके व मार्गदर्शिका यांचा व्यवसाय लाभदायक ठरेल. आध्यात्मिक वा तत्त्वज्ञानपर किंवा धार्मिक पुस्तकांचे लेखन, मुद्रण व प्रकाशन या क्षेत्रात यशस्वी व्हाल. धर्मादाय वा सेवाभावी संस्थात मनाला समाधान लाभेल.

प्रणयी जीवन : आपल्या जोडीदाराला आपल्यासारखीच समाजाबल आस्था अस-ावी असे तुम्हाला वाटते. तसेच आपण बाहेरच्या समाजोपयोगी संस्थात कार्यरत असल्यावर जोडीने थोडी घरची जबाबदारी उचलावी असाही तुमचा आग्रह असतो. शरीरसुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्ती तुम्हाला पसंत नसतात. जून २१ ते जुलै २० मधील व्यक्तींशीच तुमचे सूर जुळतील. वर्षफळ : कार्यालयात विरोधकांची कुटिल कारस्थाने चाफू राहातील. त्यांच्याशी सामना करण्यासाठी ज्येष्ठ्यांचा सल्ला घ्या. फेब्रुवारी मार्च मध्ये नव्या धोरणाच्या आखणीत सहभाग राहिल. एप्रिल मे मध्ये वैवाहिक जीवनात संघर्षाचे निराकरण करून घ्या. जून जुलै मध्ये प्रशिक्षणाची संधी आल्यास तात्काळ लाभ घ्या. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कार्यालयात रिश्तीचा बडगा उभारावा लागेल. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये परदेशी कंपनीत प्रवेश मिळू शकेल. महत्त्वाचे वर्ष : ३, १२, २१, ३०, ३९, ४८, ५७, ६६, ७५. भायतरण : पुष्कराज याच रत्नेखेची व्यक्ती : बेनझीर भुत्तो, इंग्लिश राजकुमार विल्यम

डॉ. हनुमंत कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

लातूर, दि. १९ यथील माईस एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांचा ६८ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या दंत आरोग्य शिबिरात १२१ रुग्णांची व फिजीओथेरेपी उपचार शिबिरात १२९ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. त्याचबरोबर डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

डॉ. हनुमंत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख शल्य विभाग व श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मिना सोनवणे, डॉ. महेश दडपे, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. व्यंकटेश हेम, प्रशासकीय अधिकारी बी.बी. सुर्यवंशी, ज्ञानोबा केंद्रे, दयानंद कुलकर्णी, श्रीधर घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या



रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. कराड यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत दंत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दंत रोग तज्ञांकडून मुख व दंत रोग, हिरड्या व त्यासंबंधी आजार, दातांना लागलेली किड, दुधाचे न पडलेले दात व वेडेवाकडे दात अशा १५१ शालेय विद्यार्थ्यांच्या दंत रोगाची तपासणी करून प्राथमिक समुपदेशन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दृश्यब्रश व पेस्टचे वाटप करण्यात आले. या शिबिरास मुख्याध्यापक व्यंकटेश

शिबिर, दंत रोग तज्ञ डॉ. सोमनाथ गिरे व डॉ. मानसी बकड, डॉ. वैदेही धमाळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यां नितिका जाधव यांची उपस्थिती होती. दातांची निगा कशी राखावी, दुधाच्या दातांचे महत्त्व, दंत रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, अपघातांनंतर दातांची घ्यावयाची काळजी, लहान मुलांना उदरगणारे वेगवेगळे दंत रोग, दंत रोग जडल्यानंतर घ्यावयाचे उपचार व काळजी या विषयी दंत रोग तज्ञ डॉ. सोमनाथ गिरे यांनी विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर औसा तालुक्यातील बुधोडा येथील स्वाध्याय अंध अंधंग स्वयंसेवकांमार्फत प्रशिक्षण केंद्र येथे मोफत दंत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६० अंध अंधंग रुग्णांनी

दंत आरोग्य तपासणी करून दंत आरोग्य राखण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील अंध अंधंग व्यक्तींना फळजे व वाटपही करण्यात आले. या शिबिरास संचालक हरिश्चंद्र सुडे, दंत रोग तज्ञ डॉ. प्रकाश कसबे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते रोहित पवार हे उपस्थित होते. तसेच डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील मातोश्री वृध्दाश्रम येथील ज्येष्ठ नागरीकांना स्नेहभोजन देण्यात आले. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयपी फिजीओथेरेपी महाविद्यालय येथे मोफत फिजीओथेरेपी उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मानदुखी, पाटदुखी, कंबरदुखी,

खांदादुखी, मणक्याचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, हातापायांना मुंया येणे, मार लागलेले खेळाडू अशा विविध आजारांच्या १२९ रुग्णांवर फिजीओथेरेपी तज्ञांकडून विविध प्रकारच्या व्यायामाद्वारे उपचार करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील कामाची, बसण्याची योग्य पद्धत, निरोगी जिवनशैली या विषयी उपस्थित रुग्णांना माहिती देण्यात आली. या शिबिरात फिजीओथेरेपी तज्ञ डॉ. रिषा कांबळे, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. मोहम्मद झिशन, डॉ. सलीम शेख, डॉ. अनिल साठे यांनी सेवा बजावली.

डॉ. हनुमंत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील माईस एमआयटी शिक्षण संकुल येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरेपी महाविद्यालय, एमआयएमएसआर निर्रिंग, एमआयओ ऑटोमेट्री महाविद्यालय व मुकुंदराज आणि श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, रुग्ण, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील हितचिंतक व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या.

चाकूचा धाक दाखवून वाहनातील डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

५ लाख ३६ हजार रुपयांचा माल केला जप्त



धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवून राजीच्या सुमारास वाहनामधील डिझेल चोरणारी चोरी सक्रिय झाली असून या चोरीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान या टोळीचा पाठलाग करून ५ दरोडेखोरांपैकी एकाला वेड्या ठोकण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथील सुदाम शेषराव मोराळे (वय ३१ वर्ष) यांच्या ताब्यातील कंटेनर गाडी क्र एमएच ४४ यु ९८१७ ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी ५ व्यक्तीने दि. १९ जून रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून गाडीतील अंदाजे ७२८० रुपये किंमतीचे गाडीतले डिझेल व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण ९ हजार २८०किंमतीचा माल चोरून नेला. या प्रकरणी सुदाम मोराळे यांनी दि.१९ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुर्न २०६/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुर्न १५९/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुर्न २७२/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३९४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुर्न २६५/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हे नोंदवला आहेत. या गुन्हाच्या तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील माला विषयक गुन्हातील आरोपीचा शोध घेवून माला विषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक गुन्हाच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक

त्या साहित्यासह पेट्रोलिंगसाठी धाराशिव उपविभाग रवाना होवून बावी आश्रम शाळा येथे आले असता पथकास गुप्त बातमीद्वारांमार्फत माहिती मिळाली की, एक फिक्कट सोनेरी रंगाची बोलेरो गाडी ज्यामध्ये ५ ते ६ इसम दरोडा टाकून मोहा ते कळंबकडे तर मार्गे जात आहेत. तांत्रिक विश्लेषणावरून खात्रीशीर महिती मिळाल्याने पोनि मारुती शेळके धाराशिव ग्रामीण, पोह माचेवाड व ढोकी पोलीस ठाण्यातील सपोफी सातपुते, पोना क्षिरसागर पोका गोडगे हे पथक रवाना होवून नमुद बोलेरोचा पाठलाग केला असता मोहा शिवारत मिळालेल्या वर्णनची बोलेरो पथकास दिसून आली. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती बोलेरो गाडी न थांबता मोहा पारधी पिढीजवळ थांबली. त्यामधील ५ इसम पळून जात असताना पथकाचे त्यांचा पाठलाग करून त्यापैकी एकास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी उर्फ पुण्या आप्पा शिंदे (वय ३७ वर्ष) रा. मोहा ता. कळंब असे सांगितले. त्यावर पथकाचे त्यास अधिक विश्वास ठेवून विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी व माझे इतर ४ साथीदारांनी ते गुन्हे केल्याची कबुली दिली. यावरून पथकाचे त्याच्या ताब्यातून अंदाजे ५ लाख ३६ हजार किंमतीचे डिझेलचे प्लॅस्टीकचे केन्डे, मोबाईल फोन, लोखंडी रॉड, एक लोखंडी चाकू वांगडी पाईप, बोलेरो गाडी असा माल जप्त करून पुढील कार्यावाहीसाठी त्या आरोपीस धाराशिव पोलीस ठाण्यात ताब्यात दिले. ही कामगिरी सध्या निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफी काझी, पोह पठाण, औताडे, पठाण, काझी पोअं कोळी, पोह माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सपोफी सातपुते, पोना क्षिरसागर पोका गोडगे यांच्या पथकाचे केली आहे.

माऊलींच्या सहज बोलण्यात देखील उपदेश होता:ह.भ.प. श्री देशमुख महाराज

श्याम कुलकर्णी
औसा / प्रतिनिधी- साखरवाडीच्या माऊली म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकवितो, या संत वचनाप्रमाणे भेटलेल्या माणसात भक्ती प्रेमाने आपलेसे करून त्यास एखाद्या सहज बोलण्यातून जीवन दशा बदलून जाईल असा उपदेश करण्याची ताकद व किमया माऊलींमध्ये होती असे प्रतिपादन श्री ह भ प पद्याकर महाराज देशमुख यांनी केले आहे श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे बुधवारी दिनांक १९ जून रोजीचे किर्तन सेवेत बोलत होते सेवेकरिता

रुणुणुणुणुणुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा चरण कमल दलू रे भ्रमरा भोगी तू निश्रुचलू रे भ्रमरा सुमन सुगंध रे ब्रम्हरा परिमळ द्विगदू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रूकुमादेवीवरु रे भ्रमरा या संतश्रेष्ठ माऊलींच्या अभंगाचे अत्यंत ओजस्वी आणि रसाळ निरूपण करताना माऊलींच्या या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा सुगंध चाकरवाडीच्या असमतातच नव्हे तर जगभर सर्व दूर पसरला आणि म्हणून आज लाखोचा भक्त सागर या

चाकरवाडी गावात मोठ्या श्रद्धेने येत आहे व ही चाकरवाडी तीर्थक्षेत्र बंदी आहे असे स्पष्ट केले पुज्य माऊलींनी वटपौर्णिमेला आपले अवतार कार्य संपवले माऊलीवर श्रद्धा भक्ती प्रेम असणारे मराठाड्यातील लाखो भक्त माऊलींच्या विरहाने व्याकुळ झाले खरे पण माऊलींनी आपाढी वारीच्या माऊलींच्या पालखी सोहळ्याआधी आपला देह ठेवून समस्त वारकरी संप्रदायाला माऊली सोबत पंढरीची वारी करण्यासाठी वाट मोकळी करून दिली हे देखील अलौकिकच म्हणावे लागेल.

मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळल्याने अकोल्यात पराभव


जालना : प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पराभवाचे खापर मुस्लिमांवर फोडले आहे. माझा मतदार असलेला मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळला. शंभर टक्के व्होट ट्रान्सफर झाली. त्यामुळेच माझा अकोल्यात पराभव झाला, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवाली सराटीच्या वेशीवरील वडीमोद्री गावात हे उपोषण सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आंबेडकर यांनी या दोन्ही नेत्यांना पाणी पिण्याची विनंती केली. आंबेडकरांच्या विनंतीला मान देत या दोन्ही नेत्यांनी पाणी घेतले.

पर्यावरणाचे संवर्धन, विद्यार्थ्यांत शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, या विषयावर गणेश सावळकर व जाकीर सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, मुलींचे शिक्षण या विषयावर रेणापूर गटसाधन केंद्राच्या विषय तज्ञ छाया सदाफुले मॅडम, आणि आचमे मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले, निपुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ आरोतले यांनी माहिती दिली. महिला मेळाव्यानंतर महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

चापोलीच्या नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळास एज्युकेशन अवॉर्ड

लातूर / प्रतिनिधी- नवभारत हे ९१ वर्षाची नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली या परंपरा असलेले भारत देशातील नामांकित वर्तमानपत्र असून दशवर्षी या पुण्याच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या शिक्षण संस्थांसाठी पुरस्कार दिला जातो . यावर्षीच्या नवभारत एज्युकेशन अवॉर्ड्स २०२३ या पुरस्कारासाठी शिक्षण महर्षी कर्मयोगी डॉ. नारायणराव चाटे दादा यांच्या अथक प्रयत्नातून चापोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये १९६४ पासून वाडी तांड्यावरील चंद्रकांत दादा पाटील व शालेय शिक्षण मंत्री शेतकरी शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना संजीवनी देण्याचे काम करत असलेल्या



संस्थेची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. ७५ वर्षांहून अधिक काळ ग्रामीण जनतेची शैक्षणिक सेवा करत असलेल्या या संस्थेची निवड केल्याबद्दल नवभारत टाईम चे आभार दिनांक २२ जून २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई येथील विरले पार्ले येथील ऑर्बिंड हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील व शालेय शिक्षण मंत्री माननीय दिलीप जी केसरकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

हाकेतांडा येथे महिला मेळावा



रेणापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा ता. रेणापूर येथे रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुमित जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शाळा पूर्व तयारी निमित्त गावातील सर्व महिलांना एकत्र करून शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यामध्ये मुलांची शिक्षण त्यांचा अभ्यास, वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता, आरोग्य, अभ्यास, वृक्षारोपण व

घासून-पुसून नाही तर ठासून विजय : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी- शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले. संभाजीनगर जिंकले, कोकणात एकही जागा ठाकरे गटाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, तर ठासून मिळवला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या टोकिला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेच्या वर्धपन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धपनदिन सोहळा वरळी डोम येथे पार पडला. यावेळी त्यांनी उद्वेग ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी निवडून आलेल्या सातही खासदारांचे स्वागत आणि

सत्कार केला. हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धपन दिन आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटगत लागते, ती आपल्या शिवसेनेत आहे. त्यामुळेच शिवसेनेला लोकांनी मतदान केले. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजळी दिली. महायुती मजबूत करणार आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचे सर्व विसरून पुढे न्यायचे आहे. महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सर्वांत जास्त आहे. तुमच्या साथीने मी ती जबाबदारी पार पाडेन, असे सर्वांना वचन देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

माणूस मांसाहारी आहे की शाकाहारी

एकदा एका चिंतनशील शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारले की, तुम्ही लोक कुठे तरी जात आहात आणि समोरून एखादा कीटक, कोळी किंवा साप, सरडा किंवा गार्ड-म्हैस किंवा यापेक्षा वेगळा कोणताही विचित्र प्राणी दिसला, जो तुम्ही आयुष्यात यापूर्वी कधीही पाहिला नसेल, तर प्रश्न पडतो. तुम्ही ते कसे ओळखता की तो प्राणी अंडी घालतो की बाळाला जन्म देतो? हे कसे ओळखाल? बहुतेक मुले गप्प बसली, तर काही मुलांमध्ये कुजबुज धांदल चालूच राहिली. दोन मिनिटांनंतर शांतता झाली तेव्हा त्या चिंतनशील शिक्षकाने स्वतः सांगितले.

खूप सोपे आहे, ज्यांचे कान बाहेर दिसतात, ते सर्व बाळ देतात आणि ज्यांचे कान बाहेर दिसत नाहीत, असे प्राणी अंडी घालतात... मग दुसरा प्रश्न विचारला, मला सांगा तुम्हा लोकांसमोर एखादा प्राणी आला आहे... मग तुम्हाला कसे कळणार की तो, शाकाहारी आहे की मांसाहारी? कारण तुम्ही त्याला याआधी जेवतानाही पाहिले नसेल पुन्हा तेच कुतूहल आणि खुस्त्र फुफसरचे आवाज मुलांमध्ये..... शिक्षक म्हणाले, बघा खूप सोपे आहे, ज्या जीवांचे डोळे गोलाकार बाह्य रचना आहेत, ते सर्व

मांसाहारी आहेत. उदाहरणार्थ :- कुत्रा, मांजर, बाज पक्षी, सिंह, लांडगा, गरुड किंवा आपल्या सभोवतालचा कोणताही प्राणी ज्याचे डोळे गोल आहेत, तो मांसाहारी असेल. त्याचप्रमाणे डोळ्यांची बाह्य रचना लांबलचक आहे, ते सर्व प्रालरुणी शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ :- हरिण, गाय, हत्ती, बैल, म्हैस, बकरी इ. त्यांचे डोळे बाहेरून लांब असतात. मग चिंतनशील शिक्षकाने मुलांना विचारले, मुलांनो, आता मला सांगा माणसाचे डोळे गोल आहेत की लांबीचे? यावेळी सर्व मुलांनी सांगितले की, मानवी डोळे लांब असतात... ह्या वर शिक्षकांनी पुन्हा मुलांना विचारले, मला सांगा, यानुसार माणूस शाकाहारी झाला की मांसाहारी? सर्व मुलांचे उत्तर होते, शाकाहारी. मग शिक्षकांनी विचारले, मुलांनो आता हे सांगा की, मग मानवातील अनेक लोक मांसाहार का करतात? तर यावेळी मुलांनी अतिशय गंभीर उत्तर दिले, आणि ते उत्तर होते की, अज्ञानामुळे किंवा मूर्खपणामुळे. मग त्या चिंतनशील शिक्षकाने मुलांना आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, ज्यांची नखे तीक्ष्ण आहेत, ते सर्व प्राणी

मांसाहारी आहेत. उदाहरणार्थ :- सिंह, मांजर, कुत्रा, बाज, गिधाड किंवा तीक्ष्ण टोकेदार नखे असलेला इतर कोणताही प्राणी आणि ज्या प्राण्यांची नखे रूंद आणि सपाट आहेत, ते सर्व शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ :- गाय, घोडा, गाढव, बैल, हत्ती, उंट, हरिण, बकरी इ. यानुसार आता मला सांगा आपली नखे तीक्ष्ण, धारदार की सपाट रूंद असतात? सर्व मुले म्हणाली, रूंद, सपाट. मग शिक्षकाने विचारले, आता मला सांगा, यानुसार माणूस कोणत्या जीवांच्या श्रेणीत आला? सर्व मुले एकाच आवाजात म्हणाली, शाकाहारी. मग शिक्षकांनी तिसरी गोष्ट मुलांना सांगितली की, जे प्राणी किंवा पशु घाम गाळतात, ते सर्व शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ :- घोडा, बैल, गाय, म्हैस, खेचर इत्यादी अनेक प्राणी. तर मांसाहारी प्राण्यांना घाम येत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या ते जीव जीव बाहेर काढून लाळ टपकत असताना धास घेतात. अशा प्रकारे ते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित करतात. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, माणसाना घाम येतो की लोक त्यांच्या जिभेने तापमान समायोजित करतात?सर्व मुलांनी सांगितले की,

माणसाला घाम येतो, माणूस घाम गाळतो शिक्षक म्हणाले की, बरं, आता सांगा, या वस्तुस्थितीवर मनुष्य कोणत्या वर्गातील आहे, हे सिद्ध झाले? सर्व मुले एकत्र म्हणाली, शाकाहारी.सर्व लोक, विशेषतः अहिंसा, सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरांवर विश्वास ठेवणारे, नैतिक-बौद्धिक ज्ञान देण्यासाठी किंवा सर्वांना शिकवण्यासाठी अशी संभाषण शैली विकसित करू शकतात. यातून ते जे शिकतील ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल. हे देखील सांगा की, जेव्हा अन्न पिकत नव्हते तेव्हा माणसे मांस खात असत, हे अगदी चुकीचे आहे. तेव्हा मानव कंदमुळे व फळे खाऊन जगायचा.

मूळ आणि फळांवर, जे योग्य आहे आणि त्यांची रचना आणि निसर्गाशी देखील जुळते. लेख विज्ञान निष्ठ तत्त्वनिष्ठ व विवेक बुद्धीला पटणारा व सर्व सामान्य लोकांना लक्षात येणारा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मांसाहारी किंवा हिंस पशु पक्षी हे पाणी पिताना जिभेने पाणी पिताना. तर शाकाहारी प्राणी तोंडाने पाणी पिताना. सौजन्य :- अरुण पाटील धानोरकर, लातूर

प्रभूरामाचा राज्याभिषेक सोहळा

श्रीक्षेत्र चाकरवाडी माऊली समाधीस्थळी राजवैभवात संपन्न

श्याम कुलकर्णी
औसा / प्रतिनिधी- आयोध्या आये रे आये रे राम बोली जय.जय. जय श्रीराम या नामघोषात दृश्यपात्रांसह मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांचा राजा अभिषेक सोहळा कथा मंचावर हजारे माऊली भक्तांच्या उपस्थितीत आज चाकरवाडीत माऊलींच्या समाधीस्थळी संपन्न झाला.

सलग सात दिवस माऊलींच्या दरबारात रामायणाचार्य हभप श्री समाधान महाराज शर्मा यांनी अत्यंत सुंदर आणि रसाळ अशी कथा ऐकवून माऊली भक्तांना संतुष्ट केले. आजच्या कथेमध्ये शबरीची भेट प्रभूची दर्शन शबरीने केलेले प्रभूरामाचे पूजन यासह हनुमान जीचे प्रगत होणे आणि दशगुण पर्वताजवळ किंवा हिंस पशु पक्षी हे पाणी पिताना जिभेने पाणी पिताना. तर शाकाहारी प्राणी तोंडाने पाणी पिताना. सौजन्य :- अरुण पाटील धानोरकर, लातूर

तो राम उसे हनुमान जी का गुणवर्णन बताते है. मारुती बद्दल वर्णन करताना श्री समाधान महाराज यांनी दूत मारुती अर्द्धत मारुती धीर मारुती गंभीर मारुती वीर मारुती महावीर मारुती सुंदर मारुती बंदर मारुती शीलवान मारुती बलवान मारुती रुद्र मारुती महारुद्र मारुती असे मारुतीचे सुंदर वर्णन करून मारुती सीता शोध करण्याचे काम सोपवले जाते रामाने हनुमान यांच्याकडे खुणेसाठी अंगठी दिली व हनुमान लंकेस निघाले हनुमान जेव्हा अशोक वाटिकेत पोहोचतात त्यावेळी आपली खून सांगत सीतामाईची भेट घेतात पण सीतामाईला खात्री पटत नाही त्यावेळी करुणा निधान रामने हमे भेजा हे असे विनम्रपणे हनुमानजी सांगतात हा कथा भाग अत्यंत समर्पक व चौपाटीसह रसाळ गायनातून श्रोत्यांना त्यांनी सांगितला.

पुढे हनुमानजी लंका पेटवतात हनुमान जीना रावण पकडून आणण्याचे आदेश देतात आणि नंतर युद्धप्रसंग सुंदररित्या महाराजांनी सांगितला अंगदशिष्टाई लक्ष्मणाला लागलेली शकी हे प्रसंग आणि शेतीचा वियोग हे सांगताना महाराज अत्यंत सद्गतीत होऊन कथा भाग सांगतात माझ्या वडिलांच्या सेवेमुळे व त्यांच्या पुण्यामुळेच माउली दादांची सेवा करण्याचे भाग्य मला ही कथा करून लाभले आदरणीय श्री महादेव महाराज तात्या आणि आदरणीय श्री नारायण भाऊ यांचीही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी तुमच्याशी राम कथेचा संवाद करू शकलो माझा देव माझा गुरु माझे सर्व्वच माझे वैभव माझे सर्व काही केवळ माऊली आणि माऊलीची कथा सांगितली हनुमानजी ज्या वेळेला येतात ते वेळेचा संवाद सांगताना लक्ष्मण म्हणतात देखो प्रभू बंदर आया है और उसने सोने की लंगोट लगा रखी है

धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने सरस्वती प्राथमिक शाळा सर्व रोनिदान

उदगीर (प्रतिनिधी) येथे विधानसभा मतदारसंघाचे शनिवार, दिनांक: - २२ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या दरम्यान मोफकत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा निःशुल्क मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब जाधव; अहमदपूर-चाकूर

ह, त्वचाविकार, दंतदोष, श्वस नविकार, पोटाचे विकार, लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळीसमस्या (श्वेतप्रदर, रक्तप्रदर), इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफकत औषधोपचार करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफकत (निःशुल्क) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया निःशुल्क (मोफक

त) केली जाईल आणि तसेच प्रसुती (बाळंतपण) व गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प (५०% सवलत) दरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, श्रीकृष्ण मंदिरासमोर, देगलूर रोड, उदगीर येथे केली जाणार आहे.

शिबिरामध्ये आयुर्वेद, अलोपॅथी, डेंटल, होमिओपॅथी व युनानी या विविध चिकित्सा पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर्स वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत.

जगताप, डॉ. गुरुराज वरनाळे, डॉ. दीपिका भद्रे, डॉ. नमता कोरे, डॉ. शिवकुमार होट्टे, डॉ. शिवकांता चेटलुरे, डॉ. शिवकुमार मरतुळे, डॉ. सुप्रिया पाटील आणि तसेच शिबीर संयोजन समितीचे अन्य सर्व सदस्य तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज, उदगीर चे शिक्षकेत्तर-रूग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

तहसील कार्यालय जळकोट (शाखा दंडणीय)
जा.क्र. २०२४/एमएजी/कावि दि. १४/०६/२०२४

जाहीरनामा

ज्याअर्थी अर्जदार रसूल सलीम बागवान वय ३७ वर्ष रा. जळकोट ता. जळकोट जि. लातूर यांचा जन्म मौजे जळकोट ता. जळकोट जि. लातूर येथे अर्जदार यांचे स्वगृही दिनांक. १२/०३/१९८७ रोजी झाला असून जन्म-मृत्यू नोंदवहीला त्याच्या जन्माची नोंद करण्यात आलेली नाही. सदरील रसूल सलीम बागवान यांचा जन्म दिनांक १२/०३/१९८७ रोजीची नोंद जन्म-मृत्यू नोंदवहीला घेणेबाबत संबंधितास आदेशित करणे बाबत या न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे.

त्याअर्थी रसूल सलीम बागवान यांचा जन्म दिनांक १२/०३/१९८७ रोजी झालेबाबत कोणास आक्षेप असेल तर ह्या जाहीरनाम्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत त्याने या न्यायालयात हजर होवून आपले म्हणणे दाखल करावे. सदरील मुदतीत कोणी म्हणणे दाखल केले नाही तर न्यायालय सदरहू रसूल सलीम बागवान यांचा जन्म दिनांक १२/०३/१९८७ रोजीची नोंद नगरपंचायत कार्यालय जळकोट ता. जळकोट जि. लातूर येथे जन्म-मृत्यू नोंदवहीला घेणेबाबत संबंधितास आदेशित करण्यात येईल. आज दिनांक १४/०६/२०२४ रोजी दिले पुढे नेमलेली तारीख १४/०७/२०२४

तालुका दंडाधिकारी तथा, तहसीलदार जळकोट

तदर्थ जिल्हा न्यायाधीश व मोटार अपघात न्यायालय, उदगीर यांचे न्यायालयात

M.A.C. P. No. 06/2002
वामन वि. इस्माईल नि.क्र. २२

प्रति,
Ismail S/o Hamaju Naikvade, Age. Major, Occu. Driver, R/o Takli (Walandi) Tq. Deoni Dist. Latour (Driver of offending Vehicle MH-12 -NX- 1759)

सदरच्या जाहिर प्रगटनावदारे आपणास कळविण्यात येते की, श्री. वामन सुधारक बिरादार उर्फ पाटील, वय ४५ वर्षे, धंदा- निरंक, रा. टाकळी वलांडी, ता. देवणी, जि. लातूर यांनी आपल्याविरुद्ध मोटार अपघात कायद्यांतर्गत सदर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये आपण गैरअर्जदार कं. १ व २ आहात. आपणास न्यायालयामार्फत ब-याच वेळा नोटिस काढली असता व स्पीड पोस्टाने नोटीस काढली असता सदर नोटीस तामील होत नसल्याने अर्जदाराचे विधीनांनी आपल्याविरुद्ध जाहिर नोटिस काढण्यासंबंधी या न्यायालयास अर्ज केला आहे. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून तुम्हास या जाहिर नोटिसवदारे कळविण्यात येते कि, तुम्ही दि. ०९/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश व मोटार अपघात न्यायालय, उदगीर येथे स्वतः किंवा वकिलामार्फत हजर रहावे व आपले म्हणणे मुदतीत सादर करावे अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे म्हित धरून आपल्या गैरहजेरित या अर्जाची सुनावणी होवून आपल्या विरुद्ध एकतफरी आदेश पारित केला जाईल.

आदेशावरून

(वरीष्ट लिपिक) अधीक्षक,
जिल्हा न्यायालय-१, उदगीर जिल्हा न्यायालय- १, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.जे.सी.गुण, सह दिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ३९३/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे Manubai D/o Tukaram Mane हे दिनांक १८.०३.२०२३ रोजी handarguli Tq.Udgir Dist.Latur येथे मृत झाले. तोव अर्जदाराचे वडील आहेत आणि अर्जदार Tukaram S/o Mareppa Mane हे ५० वर्षापूर्वी मृत झाले आहेत. तसेच अर्जदाराचे आई Ambubai W/o. Tukaram Mane हे दिनांक २२/१२/२००६ हे दिनांक २२/१२/२००६ handarguli Tq.Udgir Dist.Latur येथे मृत झाले आहेत व अर्जदार Shantbai W/o. Bhanudas Namwad, Age 50 yrs, Occu. Agri, R/o Handarguli Tq.Udgir Dist.Latur यांनी खालील नमूद १ व्यक्ती हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Shantabai W/o. Bhanudas Namwad	65	Sister

अर्जदार याने Manubai D/o Tukaram Mane या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Manubai D/o Tukaram Mane याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: १३/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: २६/०७/२०२४

आदेशावरून

(संतोष डी. शिंदे) (पी.एस. देशपांडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.ए.जे. चव्हाण, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ३९१/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे Chagan S/o. Devidas Sontakke हे दिनांक १०.०८.१९७८ रोजी At. Karanji Tq.Udgir Dist.Latur येथे मृत झाले आहेत आणि अर्जदार

- Sanjay Chaganrao Sontakke- Age 52 yrs, Occu. Agri.
- Kusumbai Chaganrao Sontakke- Age 74 Occu. H.H.

यांनी खालील नमूद हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Sanjay Chaganrao Sontakke	52	Son
2)	Kusumbai Chaganrao Sontakke	74	Wife

अर्जदार याने Chagan S/o. Devidas Sontakke या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Chagan S/o. Devidas Sontakke याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: २०/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: ०५/०८/२०२४

आदेशावरून

(डी.ए. कांबळे) (पी.एस. देशपांडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
३ रे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.ए.जे. चव्हाण, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ४०५/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे 1) Kallappa S/o Malshetti Bhusage हे दिनांक ०२.०९.१९८९ रोजी At. Nagalgaon Tq.Udgir Dist.Latur येथे मृत झाले आहेत आणि अर्जदार

- Digambar S/o. Malshetti Bhusare, Age 64, Occu. Agri.
- Waghambar S/o. Malshetti Bhusare, Age 50 Occu. Agri
- Irmma W/o. Chandrakant Dhanba, Age 48, Occu. Agri.
- Sarita W/o. Sidram Hallale, Age 52 Occu. H.H.
- Kantabai W/o. Bandeppa Sugare, Age 47. Occu. H.H. R/o Nagalgaon, Tq.Udgir Dist.latur

यांनी खालील नमूद हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Digambar S/o. Malshetti Bhusare	64	Son
2)	Waghambar S/o. Malshetti Bhusare	50	Son
3)	Irmma W/o. Chandrakant Dhanba	48	Daughter
4)	Sarita W/o. Sidram Hallale	52	Daughter
5)	Kantabai W/o. Bandeppa Sugare	47	Daughter

अर्जदार याने Kallappa S/o Malshetti Bhusage या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Kallappa S/o Malshetti Bhusage याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: १५/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: २१/०६/२०२४

आदेशावरून

(डी.ए. कांबळे) (पी.एस. देशपांडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
३ रे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.बी.आर.झेंडे, ४ थे दिवाणी न्यायाधीश क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ३७२/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे Prakash Vajjanath Halle हे दिनांक २४.०३.२०२४ रोजी Nideban, Tal- Udgir, Dist.Latur येथे मृत झाले आहेत व अर्जदार

- Sangeeta Prakash Halle, Age 46 yrs, Occu. Service. Address- R/o Nideban Tq.Udgir Dist.Latur
- Aishwarya Prakash Halle, Age 23 yrs, Occu. Education, Address- R/o Nideban Tq.Udgir Dist.Latur
- Supriya Prakash Halle, Age 19 yrs, Occu. Eduacation, R/o- R/o Nideban Tq.Udgir Dist.Latur

यांनी खालील नमूद हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Sangeeta Prakash Halle	46	Wife
2)	Aishwarya Prakash Halle	23	Daughter
3)	Supriya Prakash Halle	19	Daughter

अर्जदार याने Prakash Vajjanath Halle या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Prakash Vajjanath Halle याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: १४/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: २३/०७/२०२४

आदेशावरून

(ए.बी.सुर्ववंशी) (एस.एम.शेंडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर ४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.बी.आर.झेंडे, ४ थे दिवाणी न्यायाधीश क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ४२०/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे Santabai Nagnath Parsewar हे दिनांक ०४.०४.२०२४ रोजी Navandi Ta.Udgir Dist.latur येथे मृत झाले आहेत व अर्जदार

- Madhav Nagnath Parsewar, Age 55 yrs, Occu. Service, Address- Navandi Tq.Udgir Dist.latur

यांनी खालील नमूद हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Madhav Nagnath Parsewar	55	Son
2)	Lata Sunil Kavatakwar	52	Daughter
3)	Suchita Deepak Balshetwar	48	Daughter
4)	Nagnath Triyambak Parsewar	80	Husband

अर्जदार याने Santabai Nagnath Parsewar या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Santabai Nagnath Parsewar याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: २०/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: ०१/०८/२०२४

आदेशावरून

(ए.बी.सुर्ववंशी) (एस.एम.शेंडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर ४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

वारसा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा जाहिरनामा
मा.बी.आर.झेंडे, ४ थे दिवाणी न्यायाधीश क.स्त, उदगीर यांचे न्यायालयामोरे

दिवाणी क्रिकोळ अर्ज क्र. ३९२/२०२४ निशाणी क्रमांक ०७
ज्याअर्थी नामे Namdev Munna Rathod हे दिनांक १९.०५.२०२४ रोजी Ganesh Nagar, Church road Manpada Thana Dist.Thane येथे मृत झाले आहेत व अर्जदार

- Chandrakant Namdev Rathod, Age 39 yrs, Occu. Business,
- Suryakant Namdev Rathod, Age 37 yrs, Occu. Service
- Umaknat Namdev Rathod, Age 33 yrs, Occu. Labour

Applicant No. 1 to 3 Address- Chawale Tanda Nagalgaon Tq.Udgir dist.latur At. Present Church Road, Manpada Thane Dist.Thane.

यांनी खालील नमूद हे मरताचे वारसदार असून

Sr.No.	Name of Legal Heirs	Age	Relation of deceased
1)	Chandrakant Namdev Rathod	39	Son
2)	Suryakant Namdev Rathod	37	Son
3)	Umaknat Namdev Rathod	33	Son

अर्जदार याने Namdev Munna Rathod या नावांचे त्यांना मरताचे वारस प्रमाणपत्र शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणार आहे त्यामुळे या न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्या अर्थी सदरहू वारसदार सदरहू मरताचे जवळचे वारस नाहीत असे कोणास समजविण्याचे असेल तर त्यांनी ह्या जाहिरनाम्याचे तारखे पासून एक महिन्याच्या आत ह्या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू न्यायालयात अर्जदार ह्याचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांचे हक्क शाबित दिसल्यास त्यांना सदरहू Namdev Munna Rathod याने मरताचे वारसाचे प्रमाणपत्र देईल याची नोंद घ्यावी. आज दिनांक: १९/०६/२०२४ रोजी माझे सहीनिशी व या न्यायालयाच्या शिक्कानिशी दिले. प्रकरणाची पुढील नेमलेली तारीख: ०१/०८/२०२४

आदेशावरून

(ए.बी.सुर्ववंशी) (एस.एम.शेंडे)
कनिष्ठ लिपिक सहा. अधीक्षक,
४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर ४ थे सहदिवाणी न्यायालय क.स्त, उदगीर

यशवंत नेत्र रुग्णालय व फॅको सेंटर
(दृष्टी-एकमेव ध्येय)

डॉ. विश्वास य. सताळकर | डॉ. यशोधन वि. सताळकर | डॉ. अनुजा य. सताळकर
नेत्ररोग तज्ञ | बाल नेत्ररोग तज्ञ | नेत्ररोग तज्ञ

यशवंत नेत्र रुग्णालय व फॅको सेंटर
नंदादीप, नगर परिषदेच्या मागील बाजूस, नई अबादी, उदगीर फोन : 02385-256215

उदगीर मनोरंजन कल्पना 70MM A/C DOLBY

११:३०, २:३०, ०५:३०, ८:३०
दररोज ४ थो

!! अंभुपुतांठो अण्ण अण्ण ओण्णवण्ण णिण्णो सेंण्ण !!
अण्णवण्ण पुण्ण अण्णवण्णवण्णवण्ण वण्णवण्ण न्णवण्ण

डॉ. सी. अमर पवार (M.S.) फॅको तज्ञ | डॉ. अंकिता सहायेंती (DOMS) | डॉ. शिवल पेंडस (M.S.) | डॉ. अर्जुन सहायेंती (MS, Agri) | डॉ. आ.ए. लखोडिया अण्णवण्ण व ससस ल्ळिण्ण वण्णवण्ण, उण्णो | डॉ. अण्णवण्ण वण्णवण्ण वण्णवण्ण वण्णवण्ण

उदगीर लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय, उदगीर
उद्य कोलनीच्या पाटीमगे, लॉयन्स मग, नोंदें नाका, उदगीर-४१३५१७ वि.लातूर
फोन नं. ०२३८५-२५५२४५, २५५२४५ मो. ९७९०२५२४२५

वेळ सकाळी ०९ ते ५, सर्व प्रकारची नेत्र सुविधा उपलब्ध रविवार ९ ते १ (24 hrs X 365)
१,५५,००० मोतिबिंदू शस्त्रक्रिया ४५०० नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया

भारतावाद्या एक अद्यायन नेत्र रुग्णालय
शेट देणारे विक्रम डॉक्टर्स

मोक्षक व सर्जिकल ट्रेनिंग	डॉ. निरम कृष्ण शेट्टी (हेल्थवर्ड) (M.D., V.R.F.) LVPEI	३ व रविवार
मोक्षक व सर्जिकल ट्रेनिंग	डॉ. विवेकर चेतन फिकारे (नॉटिंग) (D.N.B., V.R.F.) LVPEI	२ व रविवार
सर्जिकल सर्जन	डॉ. ए.आर. नरसिंहराव (ओरिगण्डर) (M.S.) (Coma)	२ व रविवार
नासु रक्त	डॉ. संजय कोले (M.S.) (Coma) (बीट) डॉ. व्हेन्ट्रेय वेल्लार (DORL) (स्प्यानलवर्ड)	४ व रविवार
कार्यबंद व बालरोग तज्ञ चिकित्सा	डॉ. श्री/सी. शिवत उदय नाईक	४ व रविवार

DEEPLYOTT EYE HOSPITAL UDGER

दृष्टीज्योती डोळ्यांचा दवाखाना

डॉ. ज्योती सोमवंशी
M.B.B.S., M.S. Ophthalmologist
Consultant in Cataract, Glaucoma, & Pediatric Ophthalmologist

30 वर्षांचा अनुभव
डोळ्यांचे 60 हजार सर्वांगी ऑपरेशन

उपलब्ध सुविधा
उदगीर शहरात प्रथम अत्याधुनिक इन्फिनिटी व्हाई सस्पेंडिव्ह्युस भूत न वेगळ्या नवीन मोतीबिंदू शस्त्रक्रिया. **मल्टीफोकल लेंस** यामुळे **दूर आणि जवळचे वस्तू** व पाहता दिसण्याची सोय (Spectacle Free). **मोनोव्हिजन** मोतीबिंदू शस्त्रक्रिया. **नलन मुद्रास्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया** सोय. **स्वाय विदुत्त निदान, उपचार, शस्त्रक्रियाची सोय.**
डोळ्यावरून पडण, नसू, उपचाराची सोय **डॉक्टर्स व्हाई नेत्र तपासणी.**

नाईक चौक, निडेवन रोड, उदगीर जि.लातूर
"WE CARE FOR YOUR EYES"

एक नव्हे... दोन सुपर ओव्हर; भारत अन् अफगाणिस्तानचा शेवटचा सामना झाला होता थरारक, नेमके काय घडलेले ?

मुंबई-टी२० विश्वचषक २०२४ मध्ये आज म्हणजेच २० जून रोजी भारत आणि अफगाणिस्तान सुपर-८ सामन्यात आम नेसामने येतील. ऊ२० विश्वचषक २०२४ ची उपांत्य फेरी लक्षात घेऊन, दोन्ही संघांना सुपर-८ टप्प्याची सुरुवात विजयाने करावची आहे. टी-२० क्रमवारीवर नजर टाकली तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे, मात्र राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात धुमाकूट घातला आहे. भारत आणि अफगाणिस्तान जेव्हा शेवटचे आमनेसामने आले तेव्हा काय झाले होते माहीत आहे का ? त्यांचा सामना इतका रोमांचक होता की त्याचा निकाल एक नव्हे तर दोन सुपर ओव्हरनंतर लागला.

नेमकं काय घडलेलं ?

बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तानचा हा सामना झाला होता. प्रथम खेळताना भारताने २१२ धावांची मोठी धावसंख्या उभारली, त्यात रोहित शर्माच्या शतकाचाही समावेश होता.

या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत १२१ धावा करत आपल्या ऊ२० कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तर रिंकू सिंगने ३९ चेंडूत ६९ धावांची तुफानी खेळी केली. दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रीन आणि गुलबदिन नायब या तिन्ही शीर्ष क्रमाच्या फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या संघाने देखील निर्धारित २० षटकांत २१२ धावा केल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काय झालं ? पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम खेळताना १६ धावा केल्या. भारत जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा पहिल्या २ चेंडूत फक्त २ धावा झाल्या होत्या पण रोहित शर्माने पुढच्या २ चेंडूत २ षटकार मारून संघाला माघारी आणले. रोहित पाचव्या चेंडूवर बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर यशवीर जैस्वालला एकच धाव घेता आली. पहिल्या सुपर ओव्हरनंतरही दोन्ही संघांची धावसंख्या १६ धावाच राहिली. अशा परिस्थितीत दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं ? रोहित शर्माने दुसऱ्या सुपर ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूत १० धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली होती. पण पुढच्या दोन चेंडूवर भारताने आपले दोन्ही विकेट गमावले. आता अफगाणिस्तानसमोर १२ धावांचे लक्ष्य होते. पहिल्याच चेंडूवर रवी बिश्नोईने मोहम्मद नबीला बाद केले, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, मात्र तिसऱ्या चेंडूवर बिश्नोईने रहमानउल्ला गुरबाजलाही बाद केले. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरनंतर टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. भारत आणि अफगाणिस्तानची ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी- भारत आणि अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. मात्र, कॅनडाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्या तीन सामन्यांमध्ये युगांडा, न्यूझीलंड आणि

टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनने घेतला मोठा निर्णय

मुंबई-यदीच्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमला ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळवा लागला. अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव केल्याने स्पर्धेत मोठा उलटफेर झाला. त्यातच आता न्यूझीलंडच्या टीमचा कॅप्टन केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट करण्यास नकार देत कॅप्टनपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. केन विल्यमसनने २०२४-२५ या हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट करण्यास नकार दिलाय. त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे न्यूझीलंड क्रिकेट टीमचं कॅप्टनपद सोडण्याची इच्छाही व्यक्त केलीय.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी (१९ जून २०२४) याबाबत घोषणा केली आहे की, 'विल्यमसनने तिन्ही फॉर्मेटमधील क्रिकेटमध्ये आणखी काहीकाळ खेळता यावे, यासाठी हा निर्णय घेतलाय.' टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा २०२४ न्यूझीलंडसाठी खूप वाईट होती. टीमचा सुरुवातीच्या दोन्ही मॅचमध्ये पराभव झाला. याचा परिणाम असा झाला की, २०१४ पासून सातत्याने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनल खेळणाऱ्या

न्यूझीलंडला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावं लागलं. विल्यमसन न्यूझीलंडकडून खेळणार का? न्यूझीलंडने क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं की, 'केन विल्यमसनने सध्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट करण्यास नकार दिलाय. जानेवारी २०२५ नंतर तो टीमसाठी उपलब्ध होणार आहे. जानेवारी २०२५ नंतर न्यूझीलंडची क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ८ मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर वर्ष २०२५ मधील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीही टीम खेळेल. या सर्व मॅचसमध्ये विल्यमसन न्यूझीलंडकडून खेळताना दिसेल.' तर, स्वतःच्या निर्णयाबद्दल विल्यमसनने म्हटलं आहे की, 'मी आता घेतलेल्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माझी रूची संपली आहे, असा अर्थ लावू नका.'

विल्यमसनने म्हणून नाकारलं सेंट्रल कॉन्ट्रॅक्टयंद्याच्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीला न्यूझीलंडची टीम लयीत दिसली नाही. स्पर्धेमध्ये बॉलसनी चांगली कामगिरी केली. पण बॅट्समन पूर्णपणे अपयशी उरले. कॅप्टन केन

विल्यमसनने स्वतः ४ मॅचमध्ये केवळ २८ रन केले. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अफगाणिस्तानविरुद्ध मॅच खेळून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात केली. पण या मॅचमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. १६० रनांचा पाठलाग करण्यासाठी उतर-लेली न्यूझीलंडची टीम अवघ्या ७५ रनांतच ऑल आउट झाली.यानंतर वेस्ट इंडिजने १३ रनांनी न्यूझीलंडचा पराभव केला, व टीम स्पर्धेतून बाहेर पडली. त्यातच आता विल्यमसनने कॅप्टनपद सोडण्याचा निर्णय घेतलाय, व सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाकारल आहे. येत्या हंगामाला डोव्हासमोर ठेवून त्याने हा निर्णय घेतल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मत आहे. येत्या वर्षात जानेवारीमध्ये टीम फार कमी क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळे विल्यमसनने कॉन्ट्रॅक्ट केलं नाही, असं बोर्डाचं स्पष्ट केलं आहे. तसेच विल्यमसनसोबतच टीमचा प्लेस बॉलर लॉकी फार्ग्युसन यानेही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेची सुपर ८ फेरी आता सुरु झाली असून, या स्पर्धेत कोण बाजी मारण-ार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया 'फुल बिझी'

मुंबई-सध्या टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप खेळतेय. वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचं भार-तात कसं शेड्यूल असणार आहे, याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाने दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२४-२०२५ देशांतर्गत हंगामासाठी टीम इंडियाचे शेड्यूल जाहीर केले आहे. भारताच्या देशांतर्गत सिझनची सुरुवात सप्टेंबरमध्ये बंगलादेशविरुद्धच्या २ टेस्ट सामन्यांच्या सिरिजने होणार आहे. यावेळी टीम इंडियाला याच टीमसोबत ३ टी-२० सामनेही खेळावे लागणार आहे. यानंतर टीम इंडिया २०२४ यावर्षी न्यूझीलंड आणि २०२५ च्या सुरुवा-

तीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत सिझनमध्ये भारताला ५ टेस्ट सामने, ३ वनडे सामने आणि ८ टी-२० सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल बिझी असणार आहे. ३ देशांचे यजमानपद भूषवणार भारत. बंगलादेश-टीम इंडिया पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात बंगलादेशाचं यजमानपद भूषवणार आहे. हा दौरा १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. भारत आणि बंगलादेश यांच्यात चेन्नई आणि कानपूर या ठिकाणी २ टेस्ट सामने होणार आहेत. यानंतर ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही टीम ३ टी-२० सामन्यांसाठी आमनेसामने येणार आहेत. हे ३

टी-२० सामने अन्नमूर्ते धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये आयोजित केले जाणार आहेत. न्यूझीलंड-बंगलादेशविरुद्धची सिरिज सप्टेंबरनंतर ४ दिवसांनी टीम इंडिया न्यूझीलंडसोबत ३ टेस्ट सामन्यांच्या सिरिजला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडची टीम १६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर काळावधीत भारतासोबत ३ टेस्ट सामने खेळणार आहे. पहिला सामना बंगळूरुमध्ये, दुसरा पुण्यात आणि तिसरा टेस्ट सामना मुंबईत होणार आहे. इंग्लंड-नवीन वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये भार-तासमोर पहिले आव्हान इंग्लंडचे असणार आहे. इंग्लंडचा भारत दौरा २२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. १२ फेब्रुवारीला हा दौरा संपणार

आहे. सुमारे ३ आठवड्यांमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहे. या आठवी सामन्यांचे यजमानपद आठ वेगवेगळ्या मैदानांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार-या देशांतर्गत सिझनला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टी२० वर्ल्डकप २०२४ संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारतीय टीम झिम्बाब्वेला भेट देणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान दोन्ही टीममध्ये ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

भारत-अफगाणिस्तान सामना होणार रद्द? या कारणाने चाहत्यांचे टेन्शन वाढले

दिल्ली-टी-२० वर्ल्डकपमध्ये आज ४३ वा सामना खेळवण्यात येणार आहे. बारबाडोसमध्ये केंसिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारतीय चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे, मात्र चाहत्यांच्या उत्सुकतेवर

पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द होण्याची शक्यता आहे. लीग स्टेजमधील ३ सामने टीम इंडियाने न्युयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. यावेळी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळावया होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे

भारत अन् अफगाणिस्तानच्या सामन्यात पावसाची बॅटिंग?; बारबाडोसमध्ये याआधी रद्द

झाला होता एक सामना दिल्ली-टी२० विश्वचषक २०२४ मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तानयांच्यात बारबाडोसमध्ये सुपर ८ चा सामना होणार आहे. रोहित शर्मांच्या टीमनं ग्रुप स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकत सुपर ८ मध्ये प्रवेश केला होता. भारत आणि कॅनडा मॅच पावसामुळं रद्द करण्यात आली होती. भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुपर ८ मध्ये भारताच्या तीन मॅच होणार आहेत. यापैकी दोन मॅच जिंकल्यातरी भारतीय संघ उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचणार आहे. यामुळं भार-ताला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे. बारबाडोसमधील केनिंग्टन ओव्हल येथे भारत आणि अफगाणिस्तानचा सामना

होणार आहे. स्थानिक वेळेन-सुरा हा सामना सकाळी १०.३० वाजता सुरु होईल, तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामना सुरु होईल. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळावयाचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातही पाऊस बॅटिंग करणार की काय?, अशी चर्चा रंगली आहे. बारबाडोसमध्ये हवामान कसे असेल? नुसार, बारबाडोसच्या ब्रिजटाऊनमधील केनिंग्टन ओव्हल येथे ढगाळ वातावरण असू शकते. मात्र, सामन्यादरम्यान म्हणजेच सकाळी १० च्या सुमारास पावसाची शक्यता १० ते २० टक्के आहे. मात्र, ही संधी १ वाजेपर्यंत ५०

टक्के असेल. चाहत्यांना पूर्ण साम ना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येईल, अशी आशा आहे. सामन्यादरम्यान तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. भारत आणि अफगाणिस्तानची ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी- भारत आणि अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्मांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. मात्र, कॅनडाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्या तीन सामन्यांमध्ये युगांडा, न्यूझीलंड आणि पा-पुआ न्यू गिनी यांचा पराभव केला आणि शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ धावांनी

शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटला



लातूर / प्रतिनिधी- गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी भाजपने महापालिकेत कचरा टाकून आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून यामुळे दुर्गंधी पसरून

नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गुरुवारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकातून ट्रॅक्टरने व डोक्यांवर कचरा घेऊन पायी चालत महापालिकेत तो कचरा टाकला. यावेळी कार्यकर्ते आक्रमकपणे घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे पोलीस फौज फाटा मारवण्यात आला होता. पोलीस अडवत असताना महापालिकेच्या गेटचे कुलूप तोडून कार्यकर्त्यांनी

उपायुकांच्या दालनात घुसून उपायुकांना कचऱ्याचे टोपले व निवेदन दिले. भाजपचे शहराध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. गणेश गोमनाळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनी यादव, अजित पाटील-कव्हेकर, दत्ता चवले, अॅड. दिग्विजय काथवटे, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, आनंद गायकवाड, रवी सुडे, प्रमोद गुडे, अमोल गिते, देवा साळुंके, मंगेश बिराजदार, गजेंद्र बोकरे, आकाश बजाज, राहुल भुतडा, संतोष तिवारी, विनय जाकते, संजय गिरी, शोभा पाटील, अतिश कांबळे, पांडुरंग बोडके, अक्षय पतंगे, अरुण जाधव, ऋषिकेश पांचाळ, लखन कावळे, रमेश लाहोटी, आशिष चांडक आदी कार्यकर्ते सहभागी होते.

पान १ वरून उच्च न्यायालयाने ...

न्यायालयाने ६५ टक्के आरक्षण घटनाबा उरवले आहे. आता अनुसूचित जाती, जमाती, अत्यंत वमागास आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक-यांमध्ये ६५ टक्के आरक्षण मिळणार नाही. ५० टक्के आरक्षणाची जुनी पद्धत लागू होणार आहे.

यूजीसी ...

नेटचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. शिक्षण मंत्री प्रधान यांनी डार्लनेटवर पेपर फुटल्याचे मान्य केले. टेलिग्रामवरून पेपर व्हायरल झाल्याचेही त्यांनी सांगितले. हा व्हायरल झालेला पेपर परिक्षेच्या पेपरशी मिळता जुळता आहे.

धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, पाटण्यातून पेपरफुटीबाबत काही माहिती समोर येत आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. मी केंद्र सरकारकडून विश्वास देऊ इच्छितो की, जो कुणी पेपरफुटीमध्ये सहभागी आहे, मा ते स्वतः एनटीए असेल किंवा एनटीएमधील कुणीही मोठा व्यक्ती असेल त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

ठाकरे-पवार...

महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारे आमचे महायुतीचे सरकार आहे. मविआ विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही पुढे ते म्हणाले, हे सकाळचे भोगे आहेत आणि ३ पाट्यां

महाविकास आघाडी आहेत. हे फक्त लोकांना संभ्रमित करून विकासापासून दूर नेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. एवढे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले आहेत त्यावर सरकारचे अभिनेंद करणार नाही. सरकारला कुठल्याही गोष्टीचे क्रेडिट देणार नाहीत. मात्र लोकांना डायवर्ट करत आहेत. मीडियाच्या माध्यमातून विकासाची कामं डायवर्ट करत आहेत. महाराष्ट्राचे हित विकासावर आहे.', असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

आरक्षणाच्या...

मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा जरागंजा इशाराही दिलाय.

लोकसभा निवडणुकीत जरागे फॅक्टरचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसलाय. तर दुसरीकडे ओबीसींची मतं गमावण्याचं धाडस सत्ताधारी करणार नाहीत. त्यामुळे सरकार यातून कसा सुवर्णमध्य काढणार. कसा समतोल राखणार हेच सध्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

चौथीपर्यंतच्या...

मुलांची झोपमोड थांबणार आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आताही बहुतेक शाळा सकाळी ९ वाजेपूर्वीच भरत आहेत. या पाश्चिमीवर छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी बुधवारी

पारिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आ आहे. विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसावलेले असतात. अभ्यासासाठीचा उत्साह कमी होतो. त्याचा नकारात्मक परिणाम अध्ययनावर होतो. तसेच हिवळा व पावसाळा या ऋतूंमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यास त्रास होतो. बहुतेक वेळा अंघी आणि पावसामुळे मुले आजारी पडतात, या सर्व बाबी निर्दर्शनास आल्याने शाळांच्या वेळेतील बदलाचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना सूचना

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याची वेळ सकाळी ९ वाजता वा अगोदरची आहे, त्या शाळांनी शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार

कायद्यानुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगोदरची शक्य होत नसेल तर त्यांनी या कार्यालयास आपल्या अडचणींसह प्रस्ताव दाखल करावा. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय पूर्व प्राथमिक

ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेपूर्वी भरविण्यात येऊ नयेत.

लंकेच्या... ९५ हजार ८६८ मते मिळाली. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुजय विखे पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्याविरोधात २ लाख ८१ हजार मतांनी विजय मिळवला होता.

कल्याण बाजार

१४९	२६८
२३९	७९०
४३-३४	६८-८६

मिलन नाईट बाजार

१४०	११५
२३०	२२३
६८-८६	७२-२७

प्रो. योगेश कुमार
स्पेशल जोडी, सिंगल, पत्नीसाठी संपर्क साधावा.

99 93 94 16 69
98 98 20 38 88

नाशिबावी परिक्षा

गाल्डन विक्री चालतेय

मिलनम डे

कल्याणम	सिंगल: ९-५-७ मजबुत
उदय-अस्त	सिंगल: १-५-७ मजबुत
130	124
248	467
220	700

कल्याणम

उदय-अस्त	सिंगल: ०-३-७ मजबुत
127	158
280	680
460	455

मुंबैम (मेन)

उदय-अस्त	सिंगल: ७-१-४ मजबुत
१७९	१४५
२९८	२३५
३७७	५५०

संपर्क 99 75 47 98 26

टी.सी. मार्कमेमो, सनद इतर कागदपत्रे ह्रवले

राम मधुकर साबणे या नावाची, श्री व्यंकंश उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर इयत्ता बारावीची टी.सी. मार्कमेमो, सनद, शिवाजी चौक ते गंज गोलाई प्रवासादरम्यान ह्रवली आहे. कोणास सापडल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबा-८६२३८२५९२४

CHANGE OF NAME

I HAVE CHANGE MY NAME FROM HASINA NOORMOHAMMAD SHAIKH TO HASINABI NOORMOHAMMAD SHAIKH HENCE FROTH THIS DECLERATION AND WILL BE KNOWN BY THIS NAME I WILL USE SHAIKH HASINABI NOORMOHAMMAD IN FUTURE THE SAME NAME WILL BE USED BY MY HASBAND CHILDREN AND FAMILY

OLD NAME
SHAIKH HASINA NOORMOHAMMAD

NEW NAME
SHAIKH HASINABI NOORMOHAMMAD

लोकमान्य अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. उदगीर नगरपरिषद, उदगीर जि. लातूर संस्थेच्या विविध ठेवी योजना	
कालावधी	व्याजदर
३० ते ४५ दिवस-	५.५०%
४६ ते १८० दिवस	७.५०%
१८१ ते ३६५ दिवस	८.५०%
१२ महिने ते २४ महिने	९.७५%
२४ महिने ते ३६ महिने	१०.५०%
३६ महिने ते ६० महिने	११%
लोकमान्य मासिक व्याज प्राप्ती ठेव योजना	१०%

९% आवर्त ठेव द.सा.द.शे, ०.५०% अधिक व्याजदर जेष्ठ नागरीक व महिला, दाम दुपट, ७८ महिने, वैयक्तिक कर्ज व इतर कर्ज १६%, सोने तारण कर्ज १४%, वेअर हाऊस कर्ज १६%, वरिल सर्व ठेवीवर नियम व अटी लागू.

यशवंत

शुक्रवार दि. २१ जून २०२४

उदगीर

कार्यालय : ०२३८५-२५३९९८ मो. ९८५०२२८२८०
email - yashudgirram@gmail.com

बालाजी अर्बन को-ऑप, क्रेडीट सोसायटी लि.		
शिवाजी चौक मोंढा रोड, मार्केट यार्ड, उदगीर, पिन ४१३५१७		
कालावधी	व्याजदर	जेष्ठ नागरीक व महिलांसाठी व्याजदर
३१ दिवस ते ४५ दिवस	६.००%	६.५०%
४६ दिवस ते १८० दिवस	७.००%	७.५०%
१८१ दिवस ते ३६५ दिवस	८.००%	८.५०%
१ वर्ष १ महिना ते २ वर्ष	९.००%	९.५०%
२ वर्ष १ महिना ते ३ वर्ष	९.२५%	९.७५%
३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीकरिता	१०.००%	१०.५०%

मासिक प्रामी योजना :- आज रुपये १,००,०००/- भरा आणि दर महिन्याला रु.८०६/- मिळवा, मुदती नंतर रु.१,००,०००/- परत मिळवा. (सदरील योजना ३० महिने मुदतीकरिता उपलब्ध.) (९.७५%)
दाम दुपट योजना :- रुपये १,००,०००/- भरा आणि ८३ महिन्यांमध्ये मिळवा रुपये २,००,०००/- (१०.१४%)

उपलब्ध सुविधा
वेअरहाउस लोन, गोलंड लोन, कर्ज प्रक्रिया, जलद सेवा, एसएमएस बँकींग, मोबाईल बँकींग

५० वर्षांपासूनचे लातूर रोड ते बोधन रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार?

दक्षिण मध्ये रेल्वेकडून मार्किंग सुरु, ना. बनसोडे यांच्या पाठपुरव्याला यश

जळकोट (माधव होनराव) लातूर रोड ते बोधन रेल्वे मार्गाचा गेल्या पन्नास वर्षांपासून प्रश्न प्रलंबीत होता. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा रेल्वे मुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून मार्किंगचे काम सुरु केल्यामुळे पन्नास वर्षांचे रेल्वे स्वप्न पूर्ण होणार असल्याने तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून लातूर रोड ते बोधन या १३५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गासाठी अनेक वेळा आंदोलन करत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडे तालुका रेल्वे संघर्ष समितीने पाठपुरावा केला.

साऊथ सेंट्रल रेल्वेच्या मुख्य अभियांत्रिकी ता.२५ मार्च २०२१ रोजी राज्य शासनाला या रेल्वे लाईनचा आर्था खर्च महाराष्ट्र शासनाने या आशायाचे पत्र आले होते. याबाबत तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्याने, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष क्रिडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे



पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून तातडीने रेल्वे लाईनसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मार्गाला लागणारा पन्नास टक्के निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्याची सुद्धा तरतुद करण्यासाठी आपण कटिबद्ध असून रेल्वे मार्ग आपल्या काळात होणार असल्याने यांचा आनंद वाटत आहे

- ना. संजय बनसोडे
कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य.

हेक्टर जमिन संपादित होणार आहे. लातूर रोड- चाकुर, उदगीर तालुक्यातील हाळी हांडरगुळी, तसेच जळकोट, मुखेड, नरसी, बिलोली, बोधन असा हा सरळ रेल्वेमार्ग असून भौगलीकदृष्ट्या वाटेत कुठेच मोठी नदी, नाले, पर्वत नसल्याने खर्च कमी लागणार आहे. सध्या जळकोट तालुक्यात दक्षिण मध्य रेल्वे कडून मार्किंगचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले आहे. मुखेड तालुक्यात आता मार्किंग कामाला सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जळकोट कराना लवकरच रेल्वेचा प्रवास करता येणार असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न



उदगीर (प्रतिनिधी) येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात तिथीन-सार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी राजमता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मन्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख मर्गदर्शक इतिहास प्रमुख संतोष गजलवार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून दिली. तर आशा मोरे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा ही एक भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष .कृष्णा मारावार यांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन जीवन दैदिप्यमान करावे असे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक राजकुमार श्रीपाद सन्मुखे अभ्यास पुरक मंडळ प्रमुख आशा गौतम, विजया गोविंदवाड, अनिता मुळखेडे होते. या कार्यक्रमाचे प्रिती शेंडे व श्रुती मदनने तर प्रास्ताविक सई राऊत, पोवाडा सादरीकरण साक्षी कुलकर्णी तर आभार अन-श्री दापकेकर यांनी मानले.या कार्यक्रमाला यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

श्यामलाल हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ



उदगीर (प्रतिनिधी) येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बालाजी चव्हाण हे नियत वयोमानाप्रमाणे दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी, शिक्षक व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष अॅड. सुपोषपाणि आर्य यांनी अध्यक्षस्थान भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सहसचिव अंजुम नी आर्य उपस्थित होत्या. त्याचबरोबर व्यासपीठावर श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे मख्याध्यापक भारत खंदारे, श्यामार्थ कन्या विद्यालयाच्या

मुख्याध्यापिका तृती ज्ञाते, पर्यवेक्षक राहुल लिमये, प्रवीण भोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. चित्रकलेचे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांची देश पातळीवर ओळख निर्माण झाली असे बालाजी चव्हाण प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने सर्व आस्थापना तर्फे तसेच श्यामलाल कॅश क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे सहकुटुंब सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आरोग्यदायी व समाधानी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

वेदनेला उजागर करणारा गजल संग्रह म्हणजे मसाये में धूप होय- अमरेश श्रीवास्तव



उदगीर (प्रतिनिधी) अपाहिज व्यथा को वहन कर रहा हूँ, तुम्हारी कहन थी, कहन कर रहा हूँ या काव्यपंक्तीच्या माध्यमातून असह्य दुःख वेदनांना जाहीर प्रकट करण्याचे धाडस कवी करत असून लोक लाजेला भिऊन अन्याय अत्याचार सहन करत वरवर हसू दाखवणाऱ्यांच्या तोंडून कधी सत्य बाहेर पडेल हे सांगण्यासाठी मये रोशनी हे हकीकत मे एक छल लोमों, की जैसे जल मे झलकता हुआ महल लोग-फे म्हणत लोकांनी आता हे सर्व सहन न करता याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे यासाठी.. हो गई है परिवर्तनसी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए अशा एकापेक्षा अनेक गजलांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरुद्ध विद्रोह पेरित गजलेच्या माध्यमातून जणू उज्वल भविष्य सूर्याचे स्वगतच करत आहे की काय अशी कादंबरी म्हणजे मसाये में धूप ही होय. असे मत अमरेशजी श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहिए! या व अशा स्वरूपाचे अनेक गजलांच्या रूपाने विद्रोहासाठी शस्त्र देणारे प्रसिद्ध गजलकार दुष्यंत कुमार लिखित मसाये में धूप या साहित्यकृतीवर प्रसिद्ध साहित्यिक अमरेश श्रीवास्तव लखनौ, उत्तर प्रदेश यांनी चला कवितेच्या बनावत अंतर्गत चालू असलेल्या ३१५ व्या वाचक संवाद मध्ये अत्यंत प्रभावी असा संवाद साधला. डॉ. बी.आर.पाटील, आर-गेय अधिकारी लातूर यांचे अध्यक्षतेखाली बोलताना श्रीवास्तव पुढे म्हणाले की साहित्य म्हणजे आतल्या वेदनांना प्रकट करणे. समाजात दररोज घडणारे अन्याय अत्याचार व वाढणारा असंतोष याशिवाय भ्रष्ट राजकारण्यांना उघडे पाडण्यासाठी साहित्य हे एक खूपच प्रभावी माध्यम आहे. दुष्यंत कुमार यांनी ममेरे सीने मे नही तो तेरे सीने मे यह आग कही लगनी

ली कुमारी अझापुरे व कुमारी शर्वरी सोमवंशी या दोन मुलींनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील काही कथा सांगितल्या. शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. बी. आर. पाटील म्हणाले, की अनेक भाषांना एकत्र आणण्याचा गजल हा सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे. मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाणे आयेंगे, मेरे बाद तुम्हें मरी याद दिल्याने आयेंगे. अशा कवींच्या या विचारांना सलाम करत प्रभावी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मधव कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय भागवत जाधव यांनी करून दिला शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ.बी.आर. पाटील यांनी केला. शेवटी आभार मुरलीधर जाधव यांनी मानले या कार्यक्रमाला खास लातूर-हून आलेले शिक्षक नेते ब्रिजलाल कदम यांच्याच बरोबरीने प्राचार्य डॉ. शिवाजी सागर यांचे सह अनेक लहानविद्यार्थ्यांबरोबरच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी तत्तेसाठी संयोजक अनंत कदम, प्रा. राजपाल पाटील, आनंद बिरादार, तुळ-शीदास बिरादार हनुमंत मेत्रे आदींनी पुढाकार घेतला

विविध मागण्यासाठी रिपाइं (आ गट) युवक आघाडीचे धरणे आंदोलन

उदगीर (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) येऊ उदगीर च्या वतीने विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडी उदगीर च्या वतीने उदगीर तालुक्यातील गुठेवारी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र देण्यासाठी संबंधित कर्मचारी श्री हिवाळे हे सामान्य जनतेकडून हजारो रुपये ची मागणी करून त्यांची आर्थिक लूट करीत असल्यामुळे सामान्य जनता ही संबंधित कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लुटीला त्रस्त झाली असून संबंधितावर तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे व तसेच उदगीर तालुक्यात रेशन दुकानदाराकडून गोरगरिबांची मोठी लूट केली जात आहे सामान्य लोकांना राशन चा आलेला प्रत्येक महिन्याचा माल वाटप न करता सदरील माल काळा बाजारत विकून गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत , संजय गांधी निराधार व सर्व योजनेच्या लोकांना २१ हजाराचे उत्पन्न असल्यास सदरील योजनेचा लाभ होतो पण उदगीर तहसीलदाराने २१ हजार रुपयाचे उत्पन्न देण्याचे



तापमान
*दि.२०/०६/२०२४
कमाल तापमान-३२.९ से.
किमान तापमान-२५.४.से
आर्द्रता - ५२%
*शरिर क्रिया विभाग
पशुवैदिक उदगीर